JSW Ispat Special Products Limited

(formerly known as Monnet Ispat & Energy Limited)

Registered & Corporate Office: JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051 CIN: L02710MH1990PLC363582 GST: 27AAACM0501D2Z9 Phone: +91 22 4286 1000 E-mail: isc_jispl@aionjsw.in Website: www.aionjsw.in

E-mail/ Online Upload Copy

Date: 15 September, 2022

DGM-Deptt. of Corporate Services BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400001 Listing Department National Stock Exchange of India Limited 'Exchange Plaza', Bandra Kurla Complex, Mumbai-400051

Listing Department Calcutta Stock Exchange Limited "7, Lyons Range, Kolkata-700001

BSE Scrip Code: 513446 / NSE Scrip Code: JSWISPL

Sub: Notice published by way of Newspaper advertisement with regard to Postal Ballot Notice and E-Voting Procedure

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 of the (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and in furtherance to our communication dated 14th September, 2022, please find enclosed the copies of the newspaper notice published on 15th September, 2022, in 'The Financial Express' (English-all editions) and 'Navshakti' (Marathi- Mumbai), confirming the completion of dispatch of Postal Ballot Notice and E-Voting Procedure.

The above information is also available on the website of the Company i.e. https://www.aionjsw.in/

You are requested to take the above information on record.

For JSW Ispat Special Products Limited (Formerly known as Monnet Ispat and Energy Limited)

(Ajay Kadhao) Company Secretary & Compliance Officer

Encl: as above



15

FINANCIAL EXPRESS MOHEEMA LIMITED Mahanadi Coalfields Limited CIN No.: L01132AS1972PLC001387 I MCI Registered Office: H S Road, Dibrugarh, Assam-786001, Email: corporate@sahariagroup.com (A Subsidiary of Coal India Limited) **RESULT OF POSTAL BALLOT** Jagruti Vihar, Burla-768020, Dist. - Sambalpur, Odisha Pursuant to the provisions of Section 110 of the Companies Act, 2013 read with rule 22 of the Companie Ph. (EPBX): 0663-2542461 to 469 Website : www.mahanadicoal.in (Management and Administration) Rules, 2014 approval of the shareholders were sought by the mean o Postal Ballot (in Physical & Electronic Form) for delisting of the Equity Shares of the Company from the Notice Calculta Stock Exchange Limited in terms of Security and Exchange Board of India (Delisting of Equit Shares) Regulations, 2021 and considering amendments as and when made. As specified in the Postal Ballo All the tenders issued by CIL and its Subsidiaries for Notice dated 10.05.2022 read with the Special Resolution and Explanatory Statement attached thereto. Mr. Anant Saharia Director of the Company has announced the results of the Postal Ballot process on th procurement of Goods, Works and Services are available basis of the report dated 05.09.2022 submitted by the Scrutinizer Mr. Babu Lal Pathi appointed in accordance on website of Coal India Ltd www.coalindia.in, respective with the provisions of the Companies Act, 2013 Details of the Postal Ballot received in Physical & Electronic mode and the results are as follows: subsidiary Company, (MCL, www.mahanadicoal.in), SI. No. Particulars No. of Shares CIL e-procurement portal https://coalindiatenders.nic.in Total Public Promoters and Central Public Procurment Portal https:// Postal Ballot with ASSENT - Physical 7107 58265 12809 155 Postal Ballot with ASSENT - Electronic 100 25 7132 eprocure.gov.in In addition, procurement is also done Total Postal Ballot with ASSENT in physical A+B through GeM portal https://gem.gov.in". R-5116 and electronic mode NIL NIL Postal Ballot with DISSENT - Physical NIL NIL Postal Ballot with DISSENT - Electronic N C+D Total Postal Ballot with DISSENT in physical NIL "IMPORTANT" and electronic mode NOTE: The terms "Public Shareholders" and "Promoter Shareholders" have the same meaning as assigned Whilst care is taken prior to to them under Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021. Accordingly, the Special Resolution as set out in the Notice dated 21.07.2022 was declared as Carrieacceptance of advertising Unanimously. By order of the Board of Director copy, it is not possible to verify Moheema Limited SD Place : Kolkata its contents. The Indian Chairman Date : 06.09.2022 Express (P) Limited cannot be Hero MotoCorp Limited Regd. Office: The Grand Plaza, Plot No. 2, Nelson Mandela Road, Vasant Kunj, Phase-II, New Delhi - 110 070 held responsible for such 14 CIN: L35911DL1984PLC017354 | Phone: 011-46044220 contents, nor for any loss or Hero Fax: 011-46044399 | E-mail: secretarialho@heromotocorp.com | Website: www.heromotocorp.com Public Notice for Lost Share Certificates and Proposed Transfer damage incurred as a result of A request has been received by the Company from the Decree Holder of the below mentioned shares for transferring 4250 shares transactions with companies, of face value Rs. 2/- each, details of which are given below. Name(s) of Proposed Transferee Mr. DIPAK HIRALAL PAREKH, residing at MANGAL BHAVAN 37 KARAN PARA, RAJKOT, RAJYA associations or individuals ROAD, GUJARAT - 360007, to transfer the securities as mentioned below, held in the name of the security holder as detailed below, to his name. These securities has been claimed as per the Court Order. advertising in its newspapers Dist No. Status of Shar Cert Folio Holder JT1 Address Shares or Publications. We therefore Certificate No To From 520446 161351681 161355930 HML0147691 CHHOTALAL MANOJ C A PAREKH & CO. 4250 Untraceable recommend that readers AMRITLAL RAMNIKLAL OLD SWAMINARAYAN PAREKH PAREKH make necessary inquiries STREET, DANAPITH RAJKOT, 360001 before sending any monies or Any person who has a claim / objection to the proposed transfer in respect of the above mentioned securities of face value o entering into any agreements Rs. 2/- each as mentioned herein above, may submit the same, in writing, with the Company marked to the 'Secretaria Department' at its Registered Office within 7 days from the date of publication of this Notice, along with appropriate documentary evidence thereof in support of such claim, else the Company will proceed to transfer the above mentioned securities in favour of with advertisers or otherwise Mr. DIPAK HIRALAL PAREKH (Names of the Proposed Transferee(s)), without any further intimation. acting on an advertisement in For Hero MotoCorp Ltd. Sd/ any manner whatsoever. Place : New Delhi Mr. Dhiraj Kapoor Date : 14.09.2022 **Company Secretary & Compliance Officer** मध्य प्रदेश ग्रामीण बैंक E-AUCTION NOTICE **PROPYL PACKAGING LIMITED (in Liquidation)**

आपका अपना बेंक



Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved the following Distribution on the face value of Rs. 10/- per unit under Income Distribution cum capital withdrawal (IDCW) option of the undernoted schemes of NIMF, with September 20, 2022 as the record date:

Name of the Scheme(s)	Amount of Distribution (₹ per unit)*	NAV as on September 13, 2022 (₹ per unit)	
Nippon India Corporate Bond Fund - IDCW Plan - Quarterly IDCW Plan	0.2104	11.8787	
Nippon India Corporate Bond Fund - Direct Plan - IDCW Plan - Quarterly IDCW Plan	0.2221	12.0243	
Nippon India Hybrid Bond Fund - IDCW Plan - Quarterly IDCW Option^	0.3630	12.3006	
Nippon India Hybrid Bond Fund - Direct Plan - IDCW Plan - Quarterly IDCW Option^	0.3988	12.9199	
Nippon India Dynamic Bond Fund - IDCW Plan - Quarterly IDCW Option	0.3275	10.4776	
Nippon India Dynamic Bond Fund - Direct Plan - IDCW Plan - Quarterly IDCW Option	0.3395	10.5763	
Nippon India Nivesh Lakshya Fund - IDCW Plan - Quarterly IDCW Option	0.5983	11.9096	
Nippon India Nivesh Lakshya Fund - Direct Plan - IDCW Plan - Quarterly IDCW Option	0.6077	11.9582	
Plan - IDCW Plan - Quarterly IDCW Option *Income distribution will be done, net of tax deducted at			

Income distribution will be done, net or tax deducted at source, as applicable. ^Number of Segregated Portfolio - 2

Pursuant to payment of dividend/IDCW, the NAV of the Schemes will fall to the extent of payout, and statutory levy, if any. The IDCW payout will be to the extent of above mentioned Distribution amount per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower.

Reserve Price (INR)		Asset	
	A PARK, Nalukettu Road, Koratty,	oratty Factory : Plot - 30 & 31, KINFR ERALA - 680 308	
3,20,90,600	KABRA GLOUCESTOR Make Five Layer Blown Film Plant		
69,96,400	RAULIMEX SUPERSPRINT 1050	Gravure Printing Machine - Model	
20,39,500	rasad Koch make and Corona Creater.	Brine Chiller, Water Chiller and Air Drier -	
	ple, Kodungallur, Thrissur District,	odungallurFactory : Ala, Opp.Ala Ten ERALA - 680 668	
1,57,04,70		Freehold Land 24 Cents in Sy. M Kodungallur Taluk, Thrissur Distr admeasuring 6,563 sq.ft.	
6	ndustrial Estate, Mallumichampetty	oimbatore Factory : Plot 126, SIDCO oimbatore - 641 050	
18,83,10	Slitter Machine, Sealing Machine, Air Compressors, Weigh Scale,	Eight Colour Rotogravoure Prin Machine, Pouch Making Machines, 100 KVA Generator, Transformer, Electrical Installations and Furniture	
REIS", "A	e conducted strictly on "AS IS WHEI BASIS"	, sale of assets through e-Auction will b HAT IS" and "WHATEVER THERE IS	
14:00 PM	30-09-2022 from 02:00 PM til	te and Time of E-auction	
	27-09-2022	st Date for Submission of Bids plication along with EMD	
	https://nbid.nesl.co.in/	auction Portal	
3235	and the rest of the thread states in the	MD and other details, please contact t I : geovaktm@gmail.com	
Sd rge Varke	Geo	: Kochi	

Sale of the Assets of the Company under the provisions of Insolvency and Bankruptcy Code, 2016

NOTICE is hereby given for the sale of assets of M/s. Propyl Packaging Limited (In

JSW ISPAT SPECIAL PRODUCTS LIMITED

(Formerly known as Monnet Ispat and Energy Limited) Registered Office: JSW Center, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051 Phone: +91 22 42861000; Email: isc_jispl@aionjsw.in; Website: www.aionjsw.ir CIN: L02710MH1990PLC363582

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given to Members of JSW Ispat Special Products Limited ('the Company'), pursuant to Sections 110, 108 and other applicable provisions, if any, or the Companies Act, 2013, ('the Act') read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, ('the Rules'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ('SS-2') each as amended, and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ('MCA') for holding general meetings / conducting postal ballo process through e-voting vide General Circulars No. 14/2020 dated April 8, 2020 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23 2021, 20/2021 dated December 8, 2021 and 3/2022 dated May 5, 2022 (collectively the 'MCA Circulars'), that the following agenda items of special business as set out in Postal Ballot Notice are proposed for approval by the Members of the Company by means of Postal Ballot by voting through electronic means ('remote e-voting') only:

S.No. Agenda

- Approving the appointment of Mr. Paresh Shah (DIN: 09692116) as a 1. Director of the Company; (Ordinary Resolution)
- Approving the appointment of Mr. Paresh Shah (DIN: 09692116) as the 2. Whole-time Director of the Company and remuneration payable to him (Special Resolution)

In Compliance with the MCA Circulars, the Company has completed the dispatch of Postal Ballot Notice by electronic means on Wednesday, September 14, 2022 to those members of the Company only whose e-mail addresses are registered with the Company/Depositories /Registrar and Share Transfer Agent and whose names are recorded in the Register of Members or Register of Beneficial Owners of the Company as on Friday, September 9, 2022 (cut-off date). Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope are not being sent to the Members for this Postal Ballot. The Postal Ballot Notice is also available on the website of the Company www.aionjsw.in, the relevant section of the website of BSE Limited ("BSE") www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ("NSE") www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL): www.evoting.nsdl.com. The Company has engaged the services of NSDL for providing remote e-Voting facilities to the Members, enabling them to cast their vote electronically and in a secure manner. The remote e-voting period commences from 9.00 a.m. (IST) on Thursday, September 15, 2022 and ends at 5.00 p.m. (IST) on Friday, October 14, 2022. Remote e-Voting will be blocked by NSDL immediately thereafter and e-voting will not be allowed beyond the said date and time. During this period, Members of the Company holding shares either in physical or electronic form, as on the cut-off date, i.e. Friday, September 9, 2022, shall cast their vote electronically. The voting rights shall be reckoned on the paid-up value of shares registered in the name(s) of the Member(s) as on the cut-off date. Communication of assent or dissent would take place through electronic means only For details relating to e-voting, please refer to the Postal Ballot Notice. Members holding shares in demat form are requested to get their e-mail ID registered/updated with their respective Depository Participant. Members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company's Registrar and Share Transfer Agent are requested to register/update their KYC details/email address and mobile number with Company's Registrar and Share Transfer Agent, MCS Share Transfer Agent Ltd., (the RTA) by submitting duly filled and signed Form ISR-1 at admin@mcsregistrars.com along with relevant supporting documents. In case of any queries relating to voting through electronic means, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 / 1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in. The results of the Postal Ballot will be announced within 2 working days from conclusion of e-voting period. The said results along with the Scrutinizer's Report would be intimated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited, where the equity shares of the Company are listed. Additionally, the results will also be uploaded on the Company's website www.aionjsw.in and on the website of NSDL www.evoting.nsdl.com. For JSW Ispat Special Products Limited (Formerly known as Monnet Ispat and Energy Limited Sd/-

TENDER NOTICE Date : 13.09.2022 Madhya Pradesh Gramin Bank, Head Office, Indore invites sealed tenders on two bid system for printing of MICR Cheque Book's from IBA approved security forms printers. The last date will be 27-09-2022 for submitting the tender at our Head Office 204,

Madhya Pradesh Gramin Bank

Second Floor, C-21 Business Park, C-21 Square, Opposite Hotel Redisson Blu, MR-10, Indore (M.P.) 452010. The tender details and tender documents can be downloaded from

our website www.mpgb.co.in. **General Manager**

GUJARAT ENERGY TRANSMISSION CORPORATION LTD. 7 Regd. Office: Sardar Patel Vidyut Bhavan, Race Course, Vadodara (Gujarat) : 390007 e-TENDER NOTICE INVITING TENDERS OF GETCO CORPORATE OFFICE. VADODARA

GETCO: www.getcogujarat.com https://www.nprocure.com Tender Notice No. CE (P&C) : TN - 9 : 22-23 EPC Tender: (a) GETCO/EPC/220 kV Agiyol SS 1 no of FB & 1 no of PB/35. (b)

220kV Karjan SS 2 nos. of 132KV FB/E- 37 (a) Supply, Erection, Testing and commissioning of 1 No. of 132 KV Feeder bay & 1 no. of PT bay at GETCO's 220KV Agiyol S/s on EPC basis excluding civil works for M/s Western Railway under deposit work. (b) 2 Nos of 132 KV Feeder bay at GETCO's 220KV Karjan S/s on EPC basis excluding civil works for M/s NHSRCL under deposit work

[2] Line Tender: (a)CE(P&C)/Contracts/E-51/TL/400kV/E, (b) CE(P&C)/ Contracts/ E-52/TL/66 kV/S&E (a) Work for arrangement for emergency restoration of 400 kV D/C Kosamba - Charal & Kosamba - Pachchham (Kosamba - Chorania line 1 & & 400kV S/C GPEC-Kasor line due to land erosion by re-routing of line Package-1 & Package-2 at village Dabka, Tal. Padra, Dist.Vadodara. (b) Supply, Erection Testing & Commissioning of 66kV D/C Pachchham - Saragvala line from AP-1 (400kV Pachchham S/S) to AP-21 having route length - 6.564 km Package-1 and from AP-21 to AP-36 (Saragvala end) having route length- 7.085 km Package-2 on Tower with ACSR Panther Conductor with G.I. Earth wire- 7/3.15mm for M/s Ministry of Shipping under deposit scheme on turnkey basis

[3] S/S Tender:(a) CE(P&C)/Contract/400KV Pachham SS 2 nos. of 66KV GIS Bays/E-48 (b) Supply, Erection, Testing and commissioning of 2 Nos. of 66KV GIS Equipments, Materials on Turnkey Basis including all Civil Work at 400KV Pachham S/S.

[4] P&C Tender: 11 KV to 400 KV S/S Structure/2022-23. (b) 11KV & 22KV VCB/2022-23 (a) 11KV to 400 KV Substation Structure Materials including supply of N/B & Accessories as per latest specifications for year 2022-23 (b) 11 kV and 22KV Indoor VCB Panels as per technical specification on price variation basis. Above Tender are available on web-site www.getcogujarat.com (for view and download only) & https://www.nprocure.com (For view, download and on line tender submission)

Note : Bidders are requested to be in touch with our website till opening of the Tender. "Energy Saved is Energy Generated" **Chief Engineer** No.CE(P&C)/TN-9/2022-23/1947 Date:14.09.2022 (Procurement & Contracts)

AANCHAL ISPAT LIMITED CIN: L27106WB1996PLC076866

Registered Office: Mouza - Chamrail, National Highway 6, Howrah, West Bengal - 711114 Email: info@aanchalispat.com, Tel: 03212-246121,

Website: www.aanchalispat.com NOTICE OF THE 27th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 27th Annual General Meeting (AGM) of Members of Aanchal Ispat Limited will be held on Friday, 30th September, 2022 at 01.00 P.M through Video Conferencing ("VC")/ other Audio Visual Means ("OVAM"), to transact the Business, as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act) and the rules made therewith read with General Circular numbers 14/2020, 17/2020, 02/2021, 19/2021, 21/2021, and 2/2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular numbers SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/ CFD/CMD2/ CIR/P/2021/11 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as "the Circulars"). In compliance with the above MCA and SEBI Circulars, the Company will be sending the electronic copy of the Notice of the 27th AGM along with the Annual Report of the Company for FY22 to the Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participants. Members may note that the Notice will also be available on the Website of the Company www.aanchalispat.com, on the website of the Stock Exchange where equity shares of the Company are listed at www.bseindia.com, and also on the website of the National Securities Depository Limited (NSDL) www.evoting.nsdl.com. However the physical copies of the Annual Report will be sent to those Members who will specifically request or the same. The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the 27th AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through an e-voting system during the AGM ('e-voting'). The cut-off date for determining the eligibility of the members to vote by remote e-voting or e-voting at the AGM is 23rd September, 2022. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of 27th AGM and holding shares as on the cut-off date, i.e., Friday, 23rd September, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or issuer/RTA. The remote e-voting period begins on Tuesday, 27th September, 2022 at 10.00 A.M and closes on Thursday, 29th September, 2022 at 05.00 P.M. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/e-voting is provided in the Notice of 27th Annual General Meeting. Notice is also given that pursuant to section 91 of the Companies Act, 2013, read with regulation 42 of SEBI Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 24th September, 2022 to Friday, 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM. In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll-free no: 1800-1020-990 and 1800 22 44 30 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Manager at evoting@nsdl.co.in or If you have any gueries or issues regarding attending AGM through the link, you may contact Mr. Manish Shah on 9324659811 or write an email to support@purvashare.com.

For units in demat form : IDCW will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the IDCW Plan/Option of the Schemes as on record date.

All unit holders under the IDCW Plan/Option of the above mentioned schemes, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the IDCW.

> For Nippon Life India Asset Management Limited (Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Mumbai September 14, 2022

Authorised Signatory

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



VERANDA LEARNING SOLUTIONS LIMITED

Registered Office: Old No. 54, New No. 34, Thirumalai Pillai Road, T. Nagar, Chennai – 600017, Tamil Nadu, India. Website: www.verandalearning.com; Tel No.: +91 44 42967777, Email: anantharamakrishnan.m@verandalearning.com

NOTICE FOR EXTRAORDINARY GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Extraordinary General Meeting ('EGM') of the members of Veranda Learning Solutions Limited ('the Company') will be held on Thursday, October 06, 2022 at 11:00 A.M. through video conference ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') facility to transact the business as set out in the Notice of the EGM which is being sent for convening the EGM of the Company. In view of the Covid-19 pandemic and the need for ensuring social distancing, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has allowed conducting EGM through VC or OAVM without the physical presence of the Members at a Common venue. In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with rules thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, read with MCA Circular nos.14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, Circular No.02/2021 dated January 13, 2021 and Circular No.20/2021 dated December 08, 2021 ("MCA Circulars"), prescribing the procedures and manner of conducting the EGM through VC/OAVM. Securities and Exchange Board of India ("SEBI") Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 permitted holding of EGM through VC/OAVM, the EGM of the Members of the Company is being held through VC/OAVM.

In compliance with the aforesaid MCA Circulars, the Notice of the EGM along with the explanatory statement annexed to the Notice pursuant to provisions of Section 102 of the Act and Rules made thereof including the amendments thereunder and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015 including amendments thereunder, have been sent only through electronic mode to all the Members whose e-mail addresses are registered with the Company or with their respective Depository Participant(s)(DP),/the Registrar and Share Transfer Agent. The aforesaid documents are also available on the Company's website at www.verandalearning.com, on the website of BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com where the equity shares of the Company are listed and on Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com

Instructions for Remote e-voting and e-voting during the EGM: In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015 the Company is providing to its Members the facility to exercise their vote by electronic means in respect of the business to be transacted at the EGM and for their purpose, the Company has appointed CDSL to facilitate voting through electronic means. Members holding shares in physical form or dematerialized form as on the "Cut-Off date" i.e. Friday, September 23, 2022 can cast their votes electronically through electronic voting systems ("Remote e-voting") of CDSL at www.evotingindia.com.

Date: : 14th September, 2022 Place : Mumbai

	For Aanchal Ispat Limited
	Sd/-
Place : Howrah	Mukesh Goel
Date: 05.09.2022	(Managing Director)

The detailed instructions for Remote e-voting are given in the Notice of the EGM. Members are requested to note the following:

- a. The special business, as set out in the Notice of the EGM will be transacted through voting by electronic means only; the procedure of electronic voting or attending the EGM through VC/OAVM facility is available in the Notice of EGM; a person, whose name is recorded in the Registrar of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, shall be entitled to avail the facility of either remote e-voting or e-voting during EGM;
- b. The Remote e-voting period commences on Monday, October 03, 2022 (09:00 A.M. IST) and ends on Wednesday, October 05, 2022 (05:00 P.M. IST). Remote e-voting module will be disabled by CDSL after 05:00 P.M. (IST) on October 05, 2022. Once the vote on a resolution is cast, the Members cannot modify it subsequently.
- The facility of E-voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have C. not cast their vote by Remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the Meeting. The voting rights of Members shall be proportionate to their share of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off date i.e. Friday, September 23, 2022.
- The Members who have cast their vote(s) by Remote e-voting may also attend the EGM but shall not be entitled to cast their vote(s) d. again at the EGM;
- Any person who acquires share of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding е. shares as of the cut-off date, may obtain the user ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then the existing User ID and Password can be used for casting their vote. A person who is not a Member as on the Cut-Off date should treat this notice of EGM for information purpose only. The login credential used for E-voting may be used to attend the EGM through VC/OAVM.
- Members holding shares in dematerialized mode and who have not registered their e-mail addresses are requested to register their e-mail addresses and mobile numbers with their respective DPs.
- Ms. J. Bharathi, Practicing Company Secretary, Chennai, has been appointed as Scrutinizer for the E-voting process and also g. . e-voting system at the EGM.

Any query/grievance in respect of facility for voting by electronic means may be addressed to helpdesk.evoting@cdslindia.com

	For Veranda Learning Solutions Limited
	Sd/-
Place: Chennai	M. Anantharamakrishnan
Date: 14.09.2022	Company Secretary & Compliance Officer









Ajay Kadhao

Company Secretary

१० नव®शक्ति।मुंबई, गुरुवार, १५ सप्टेंबर २०२२

Image and summary and summary field and su	जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ३रा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.	PUBLIC NOTICE The following share co
 All the Band _ makes the give the make promotion of the Sub-Lock (Second Control (Second Control	ग्राहक तकार क्रमांकः १३९/२०२१	संबंधिताना सूचित करण्यात यते की मेससे फोरेंग थेरेपेटीक्स प्रायव्हेट
) भनिल अ. तिवारी अर्जवार विरुद्ध ऍमेझॉन इंडिया आणि इतर सामनेवाले	िलिमिटेड यांच्या मालकीच्या प्लॉट नंबर.के -२८/१, ऍड. अंबरनाथ 🚺 👫 No. 🕅 📲
 An uncertained Read Decomposition of more decompositi		equilability, on the third of each ind, (ii. d) equilation of the each of th
 where events are marked as any set of a submarked by the set of the set of	विष्वाद्वी देखेया, ५१३, ५वा मृजूला, कॅम्पु मॉलू बिल्डिंग,	
 and and another speed of the s		
 The second and any perform and any performance result and second and results and	वर नमूद तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या विरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अन्वये तक्रार	उत्पादन क्षमता ३०० म.टन प्रात त १२०० म.टन प्रात वाढावण्यासाठा मजुरा Certificate to the said
 The start and start an	दाखलं करण्यात आली आहे. यातील विरुद्ध पक्ष Devine India यांना नोटीस पाठवली असता ते लेफ्टर या श्रेज्यासह प्रस्त अपनी प्रह्लान या जाहीर नोटीसटारे कल्फीयात येते कि विरुद्ध प्रभ	
 	क्रमांक २ यांनी वर नमद पत्त्यावर दिनांक १८.१०.२०२२ रोजी ठीक दपारी ०१.३० वाजता	
arrant fast gind with a small served and fast and a small. (free marks) marks and marks gind with fast and fast an	वेळेत स्वतः अगर प्रतिनिधी माफेत उपस्थित राहून आपला लेखी जबाब श्रापथपत्रासह सादर करावा विरुद्ध प्रक्ष कमांक २ इजर न राहिल्यास मा आयोगाकडन एकतर्फा आदेश पारित	भूसस् फारेग परापुटापसं प्रायफ्ट लिम्टिङ, For Steel Ch
<text> Control of the structure and structure stru</text>	करण्यात येऊन पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याची दखल घ्यावी.	अंबरनाथ, ता. कल्याण, जि. ठाणे- ५२१५०१ Steel Cha
<section-header><section-header><section-header><section-header><section-header><section-header> Construction Construction Construction Construction Construction Construction Construction Construction Construction Construction <thconstruction< th=""> Construction</thconstruction<></section-header></section-header></section-header></section-header></section-header></section-header>	सही/-	
Public December 2016 Status Pressons, Rei Hab Known thai L. Dr. Akhiar Hearin Rizz, Aparing office at Rizz (Hauring of Hauring office at Rizz (Hauring	प्रबंधक तथा कार्यकारी दंडाधिकारी,	
Total PERSON, fut the known finat J, Dr. Akhtar Hasan Rizer, Haung office at Rizer Burden and Person finat J. Dr. Akhtar Hasan Rizer, Haung office at Rizer Burden and Person finat J. Dr. Akhtar Hasan Rizer, Haung office at Rizer Burden and Person finat J. Dr. Akhtar Hasan Rizer, Haung office at Rizer Burden and Person finat J. Dr. Akhtar Hasan Rizer, Haung office at Rizer Burden and Person finat J. Dr. Akhtar Hasan Rizer, Haung office at Rizer Burden and Person finat Akhar Hasan Rizer, Haung office at Rizer Burden and Person finat J. Dr. Akhtar Hasan Rizer) απ Hasa Akhar Hasan Rizer) απ Hasa Akhar Hasan Rizer) απ Hasa Akhar Hasan Rizer) απ Hasa Akhar Hasan Rizer) απ Hasa Akhar Hasan Rizer) απ Hasa Hasa Rizer) απ Hasa Akhar Hasan Rizer) απ Hasa Hasan Rizer) απ Hasa Hasa Rizer) απ Hasa Hasan Rizer) απ Hasan Rizer) απ Hasa Hasan Rizer) απ Hasa Hasan Rizer) απ Hasa Hasan Rizer) απ Hasa Hasan Rizer) απ Hasan Rizer) απ Hasa Hasan Rizer) απ Hasan Hasan Rizer) απ Hasa Hasan Rizer) απ Hasa Hasan Rizer) απ Hasan Hasan Rizer) απ Hasan Hasan Rizer) απ Hasa Hasan Rizer) απ Hasan Hasan Hasan Rizer) απ Hasan Hasan Hasan Rizer) απ Hasan Has	जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोग, मुंबई उपनगर.	
TOLL PERSONS, let lub known fhat J, Dr. Akhtar Hasan, Ruczi, having office at Ruczi Builders at Ruczi at Ruczi Build		वसली अधिकारी यांचे कार्यालय
 		योदार सूर्यमा देण्यात यत
finor, Hill Road, Bandar (West), Mumbal 200050, The undersigned Teststor, do hereby revoke in its entirely revoke its entities		टी एस. क. एफ/ १५२५
 midesigned Testator, do haraby rowake in its androfy all mywils dated 65 hearbay. 2016 (Berke, No. BDR-4/1986/2019) and will of 11* Novemer and occupant of construction official its mit house. All hearbay the second and th		
my wills dided 6 ⁺ February. 2016 (Reg. No. BDR-41169/2016). ftpsfield 3cqt/tyturi		BIRT CIVIL PL 24
Will of January 7, 2018 (Reg. No. BDF-4168/2019) and Will of January 7, 2018 (Reg. No. BDF-4168/2019) in source of Ms. Reshma Gufan Rizzi. Immunol January 7, 2018 (Reg. No. BDF-4168/2019) in source of Ms. Reshma Gufan Rizzi. Immunol January 7, 2018 (Reg. No. BDF-4168/2017) and January Janua		
Will of 11* Noviember, 2019 (BDR-4/8840/2019) in favour for Mor. Reshma Gufran Rizzi, 11* un the sole owner and occupant of construction office at 1* mor, Hills Gad, Bandra (West), Murshal below Gold Reg. have associated a will in favour of my wife, i.e. Mrs. Rubins Akhar Hasan Rizzi and Bassets of Rizzi Balance Rizzi have associated a will in favour of my wife, i.e. Mrs. Rubins Akhar Hasan Rizzi and Bassets of Rizzi Balance Rizzi have associated a will in favour of my wife, i.e. Mrs. Rubins Akhar Hasan Rizzi and Bassets of Rizzi Balance Rizzi have associated a will in favour of my wife, i.e. Mrs. Rubins Akhar Hasan Rizzi and Bassets of Rizzi Balance Rizzi have associated a will in favour of my wife, i.e. Mrs. Rubins Akhar Hasan Rizzi I fago and In the Will is information at the sum and the site and the will in the wife and the site and the wife a		खरेवे करण्यास इच्छक
of Mrs. Reshma Gurfan Rizzi. Iam the solo owner and occupant of construction office at "ficon, Hill Road, Bandra (West), Mumbai 400 050. No. BDR-8/5010221 dated 23° April, 2221. No. BDR-8/5010221 dated 23° April, 2221. Iam the solo owner and occupant of construction office that I have given total Rights and Assets of Rizzi Builders and Rights of My Shares of Rizzi Baited & fichel Reg. J. 7. Akhtar Hasan Rizzi and the same is registered vide Reg. J. 7. Akhtar Hasan Rizzi and the same is registered vide Reg. J. 7. Akhtar Hasan Rizzi and the same is registered vide Reg. J. 7. Akhtar Hasan Rizzi and the same is registered vide Reg. J. 7. Akhtar Hasan Rizzi and the same is registered vide Reg. J. 7. Akhtar Hasan Rizzi and the same is registered vide Reg. J. 7. Akhtar Hasan Rizzi and the same is registered vide Reg. J. 7. Akhtar Hasan Rizzi and the same is registered vide Reg. J. 7. Akhtar Hasan Rizzi and the same is registered vide Reg. J. 7. Akhtar Hasan Rizzi and the same is registered vide Reg. J. 7. Akhtar Hasan Rizzi and the same is registered vide Reg. J. 7. Akhtar Hasan Rizzi and the same is registered vide Reg. J. 7. Akhtar Hasan Rizzi and the same is registered vide Reg. J. 7. Akhtar Hasan Rizzi and the same is registered vide Reg. J. 7. Akhtar Hasan Rizzi and the same is registered vide Reg. J. 7. Akhtar Hasan Rizzi and the same is set for the same is the s	will of 11th November, 2019 (BDR-4/8940/2019) in favour	[महाराष्ट्र फा-जापराटक सांसायटाज रहरस, उददु या नियम काणा व्यक्ताय -
at m fine sole owner and occupant of construction once in the sole owner any sole sole sole sole sole sole sole sole		$\frac{1}{2}$ $\frac{1}$
at Theory, Full Road, Sandria (West), Multipla 400 Usb.I have secured and infavor on y wile, L.M. S. Rubina Akhar Hasan Rizvi and the same is registered vice Reg that I have given total Rights and Assets of Rizv Buildes and Rights of Wy Shrass of Ruzvi Estates 8. Holds PV. Lub. after my death to Mrs. Rubina Akhar Hasan Rizvi and Rights of Wy Shrass of Ruzvi Estates 8. Holds PV. Lub. After my death to Mrs. Rubina Akhar Hasan Rizvi my daughter Mus. Rubina Akhar Hasan Rizvi my daughter Mus. Rubina Rubina Hasan Rizvi my daughter Mus. Rubina Rubina Ruzvi Basan Rizvi my daughter Mus. Rubina Rubina Ruzvi my daughter Mus. Rubina Rubina Ruzvi mus. Thus, this revocation of will shall be conclusively for mus metered mus metered my daughter Mus. Rubina Rubina Ruzvi mus metered mus metered my daughter Mus. Rubina Rubina Ruzvi mus metered mus metered 		लगान आणि प्रभाग आणि अनुकर्म के 2.28 83 884/- (अपरो टोन करोड एलवीम)
 In Ave Security 1 and the same is registered with a Ray and the same is a registered in the same site of the same is registered in the Ray site and the same is a registered in the same site of the same is registered in the same site of the same si	2 D	लाख त्रेसष्ट हजार सहाशे अठठ्याण्णव मात्र) आणि रु. ३.३३.८२.७९५/- (रुपये तीन) आसे असे न केल्यास अ
No. BDR-9/5019/2021 dated 23" April, 2021, affirming that have give notable lights and Assets of Rizzi Buildes and Rights of My Shares of Rizzi Esses. A Holes Py Lis. after my death to Mrs. Rubin Aktar Hasan Rizzi, Lis. after my death to Mrs. Rubin Aktar Hasan Rizzi, Lis. after my death to Mrs. Rubin Aktar Hasan Rizzi, Lis. after my death to Mrs. Rubin Aktar Hasan Rizzi, Lis. after my death to Mrs. Rubin Aktar Hasan Rizzi, Lis. after my death to Mrs. Rubin Aktar Hasan Rizzi, Lis. after my death to Mrs. Rubin Aktar Hasan Rizzi, Lis. after my death to Mrs. Rubin Aktar Hasan Rizzi, Lis. after my death to Mrs. Rubin Aktar Hasan Rizzi, Lis. after my death to Mrs. Rubin Aktar Hasan Rizzi, Lis. after my death to Mrs. Rubin Aktar Hasan Rizzi, Lis. after my death to Mrs. Rubin Rubin Rizzi Kasan my daughter Mrs. Reshma Gurfan Rizzi Itan Rizzi me. Thus, this revocation of will shall be conclusively for the watch and the material state of the second state of the material material frame of the material state of the second state mean filmer my daughter Mrs. Reshma Gurfan Rizzi me. Thus, this revocation of will shall be conclusively for the material state of Assection of Will shall be conclusively for my daughter Mrs. Reshma Gurfan Rizzi Kasan mean filmer mit and the material state and the material material filmer mit and the material state and the material material filmer mit and the material state and the material material filmer mit and the material state and the material material filmer mit and the material state and the material material filmer mit and the material state and the material material filmer mit and the material state material material filmer mit and the material material filmer mit and the material material filmer mit and the material material filmer mit and the material material filmer mit and the material material filmer mit and the filmer material filmer mit and the material filmer mit and the material material filmer mit and the material filmer mit and the filmer material f		करोड तेहेतीस लाख ब्याऐंशी हजार सातशे पंच्याण्णव मात्र) च्या थकबाकीच्या व्यवहार पूर्ण करतील.
 that I have given total Rights and Assets of Rizvi Builder and Rights of Wights States of Marcine Links after my death to Mrs. Rubina Akhiar Hasan Rizvi Group Go cause do hereby Disown Revoke, Cancel and make void all the Wills in favour of Marcine Links after man and a regulation at the death of Rizvi States of America for several years and I hereby Disown Revoke, Cancel and make void all the Wills in favour of Marcine Links after man and a regulation at the death of Rizvi States of America for several years and I hereby Disown Revoke, Cancel and make void all the Wills in favour of Marcine Links after man and a regulation at the death of Rizvi States of America for several years and I hereby Disown Revoke, Cancel and make void all the Wills in favour of Marcine Links after man and a regulation at the death of Rizvi States of America for several years and hereby Disown Revoke, Cancel and the death of execution as set forth. The Akhiar Haan Rizzvi Man and March Marce March Rizvi Read March March		वसुलाकारता त्राम त्रिया समार हाळकर, त्रा. वसत रचुमाय हाळकर, सा. वसाला वसत
and Rights of My Shares of Rizzi Estates & Hotels PV Lid. after my death to Mrs. Rubins Aktra Hasan Rizzi L, Dr. Aktra Hasan Rizzi States of America for several years and hereby Disown my daughter Mrs. Reshma Gufan Rizzi taying in California, United Rizzi and Properties due to her discogrant and again after again and again and Properties due to her discogrant and again after again and again firms: Reshma Gufan Rizzi taying in California, United Rizzi and America for several years and hereby Disown my daughter Mrs. Reshma Gufan Rizzi taging and again after again and Properties due to her discogrant and again after again and Properties due to her discogrant and again after again again after again after again after again after again after again again after again after again with the again after again after again after again after again after again after again again after again after again again after again after ag		हाळकर आणि त्रा. उमरा रामजतन शाह (कसूरवार) याच्या विरायात महाराष्ट्र का-
Lid. after my dealt to Mrs. Rubina Akhlar Hasan Rizvi anitotic after my dealt to Mrs. Rubina Akhlar Hasan Rizvi Jo. Rokint Hasan Rizvi foro all with Wills in favour of anitotic anital carata and charata anital carata		आपराटक सांसायटाज अक्ट, १९६० च्या कलम १०१ अतगत डप्युटा राजस्ट्रार का- ७७७, ३ रा रस्ता, खार
1, U.P. Anthar Hasan Rizvi for good Cause on Antopy Uisowrith Revoke, Cancel and make out all the Wills in larvour of Mrs. Reshma Gufran Rizvi staying in California, United States of Antonesis for several years and 1 hereby Disowrith Mrs. Reshma Gufran Rizvi form all my Assets and Properties for several years and 1 hereby Disowrith my daughter Mrs. Reshma Gufran Rizvi form all my Assets and Properties for several years and 1 hereby Disowrith my daughter Mrs. Reshma Gufran Rizvi form all my Assets me. Thus, this revocation of will shall be conclusively for my daughter Mrs. Reshma Gufran Rizvi form all my Assets me. Thus, this revocation of will shall be conclusively for my daughter Mrs. Reshma Gufran Rizvi form all my Assets me. Thus, this revocation of will shall be conclusively for my daughter Mrs. Reshma Gufran Rizvi form all my Assets me. Thus, this revocation of will shall be conclusively for memory devices, from the date of execution as set form. Sof- Dr. Akhtar Hasan Rizvi man were start and the date of execution as set form. Software filter were and the set form and th	Ltd. after my death to Mrs. Rubina Akhtar Hasan Rizvi.	
स्वरणतः, Cariber and make volta an unit winis in reference and statistic and record and a series and record and record and a series and record and a series and record and		ने भे आहे' तलाने जातीर जिल्लानारों क्रम्मनागंल्या मानतील्या खातील रभावर मंबई दिनांक १५ सप्टे
भगात . Resin and Gunain Re27 staging in Californita, United States of Annetica for several and table an		पिलकतीच्या विकीकप्रित प्रदाग को-ऑगोपिवट प्रोपायतील रूप १९६१ च्या
भा के सार्क्ष के सार्क्ष के सारक्ष का सारक्ष		रियम १०७(११)(है) शंबर्गन निर्मानी महा उन्होंबेला जमी करीन आहेत. जानीन
स्वार पिळकतीचा वापील खालाने मुद कलेला आहे : : : : : : : : : : : : : : : : : : :		स्थावर मिळकत खरदीसाठा इच्छुक व्यक्ती, संस्था विहित नमुन्यात अज करू शकतात.
all purpose, from the date of execution as set forth. Sci- Dr. Akhtar Hasan Rizvi Sci - Dr. Akhtar Hasan Rizvi uting x, suffu, x, x, uting x,	and Properties due to her disregard and apathy towards	स्थावर मिळकतीच्या तपशिल खाली नमुद केलेला आहे :
$\frac{1}{100} \frac{1}{100} \frac{1}$		
$\frac{1}{10^{10^{10^{10^{10^{10^{10^{10^{10^{10^$	all purpose, from the date of execution as set forth.	
Dr. Akhtar Hasan Rizvi हाग. ई/१५-वी. [१२,००,०००/-] ई१,००,००/-] (२२,००,००/-] या स्टेश्या,२२२२ स.११,०२२ स.१९,०२०२/- प्र. (पाठा क्र., ६, ८. (पाठा क्र., ८., ख्रेन्द्र) (पाठा क्र., ८.२), ख्रेन्द्र) (पाठा क्र., ४.२), ख्र., ४.२), ख्रेन्द्र) (पाठा क्र., ४.२), ख्र.,	Sd/-	1100 yr. 4 04110 0, 0. 0. 9441(, ()
 पातिषद N/ (तियम 8(1) छा) ताला युच्चता (स्पाल पालनमेसळे) पाता या प्रालन मेसळे) पाता प्रालन प्रालन मेसळे) पाता प्रालन प्रालन मेसळे पाता प्रातन में प्रातन प्रालन मेसळे पाता प्रातन में प्रातन प्रालन मेसळे पाता प्रातन में प्रातन प्रालन में प्रातन प्रातन	Dr. Akhtar Hasan Rizvi	이 가장 것같은 것 같아요. 것 같아요. 것 같아. 안 가 가 많다. 것 같아. 가 많다. 그는 것 같아요. 것 같아. 것 같아. 것 같아. 가 많다. 것 같아. ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ? ?
परितिल (V) (तियम क्ष)) पठ) का विश्वे क विशे क वा क्षेत्र के का क्षेत्र का क्षेत्र के का क्षेत्र का क्षेत्र के का क्षेत्र का का का क्षेत्र का का का क्		
परितिष्ट ।/ (तियम क्षि) गढा सा सुरक्ष (खावर मालमचेवाळी) आज आर्ज, तिमान्वाचिकर और फाक्वीटिट के (CML65922DL2005PLC19802) खिक्वींट क्षित्र के (GML65922DL2005PLC19802) खिक्वींट क्षेत्र के (GML65922DL2005PLC19802) खिक्वेंट क्षेत्र के (GML65922DL2005PLC19802) खिक्वेंट के (GML6592DL2005) खिक्वेंट के (GML659		
$ \begin{array}{c} \left(\left $	પરિશિષ્ટ IV	भिवंदी जि आणे ६ ०० ०००/- कोडिस पिरी
(स्ववर मालमेसाळी) वीसी. विंग्टटअप, ४००,०००/- ४००,०० ४००,०००/- ४००,०००/- ४००,०००/- ४००,०००/- ४००,०० ४००,०० ४००,०० ४००,०० २००,०० २००,०० ४००,०० २००,०० २००,०० २००,०० <td< td=""><td></td><th>पिन - ४२१३०२ (गाळा क्र. ७, रु. मॉल, किरोळ रोड, स्माल इडस्ट्राज ड</th></td<>		पिन - ४२१३०२ (गाळा क्र. ७, रु. मॉल, किरोळ रोड, स्माल इडस्ट्राज ड
(स्वार सामससीव) भा भारी, (स्वर-प्रभाग के प्रभाग कर	ताबा सूचना	
विक्रीनी तारीख केळ आणि दिकाण : प्रभासिक के प्रभाविक संदेश अंद अर्फ किक्स्य आणि क्षेक्स करेख स्वान प्रभाविक करेख स्वान्य दिवोलाय्य स्वान्य दिवेलाय्य स्वान्य दिवालाय्य स्वान्य दिवेलाय्य स्वान्य दिवोलाय्य स्वान्य दिवेलाय्य स्वान्य स्वान्व		
भिभवेशियलवेता और भाषनांगिषल असेएव अंख रिकन्छ्यूक्षत अंक अवश्वतिषाल अपेएव अंक एनकोसीन्ट अंक रिकवेशी देहरे अंग्र 2002 मान्य के किल्प्य क्षेत्र करावा के अगी अर्थक इत्य व्याय निवेशवापून स्पष्ट 50 विस्वांग्य आते 8.11.2021 पेयू ने इत्य व्याय निवेशवापून स्पष्ट 50 विस्वांग्य आते 8.11.2021 पेयू ने द्वार के स्पत्र कर स्पत्र के क्षाय बुद्धाव इया स्वाय खुवाव हागा एकतीं से पे प्रकते प्रवार के प्रत के प्रवार के निवेश करावा ने निविध हिंदा स्वाय सिकवतीं का त्यां ने विधान यां निविध हिंदा तथा प्रवार व्याय कि करावा ने विश्वान करावा ने स्वाय सिकवतीं का त्यां ने विधान यां निविध हिंदा तथा प्रवार व्याय कि करावा ने विधान करावा के स्वाय सिकवतीं का त्यां ने विधान यां निविध हिंदा तथा आगि तथा सांसाठी विक्री तरिवा त्याय त्याय निवर प्रवार करावा कर्क्य कराव कर्क्य कराव के क्षाय स्वाय करावा करावा कराव त्यां ने विधान यां निवध तिया सांसाठी विक्री तरवा कराव त्यां ने विधान यां निवध तिया सांसाठ १५% रवकम खांदेनिया वे क्षी व्यात त्यां ने विधान व्याय करावी करती त्या सिंग ने वाया कराय त्याय निवर स्वाय कर्यात कराव करावा कर्कत स्वाय कर्य कराय स्वाय कराव कराव कराव कराव कराव कराव कराव कराव	the second	विकीची तारीख वेळ आणि ठिकाण
स्वित्त प्रकार कर कर किस कर		१५ आक्टाबर, २०२२ राजा स. ११.०० त दु. ३.०० वा. या गोष्ट्रीची नों
 हाल्यव्या दिलंगमासून सपट 80 दिससंज्या आत 18.11.2021 रोगी यूचरेत सपूद करेती आणि अभिक तरकम क.1.87.758.31 (क्षपर्य एक लाख पद्रप्रपत कर प्रावास के बुखाब आणि एकती वि पेत प्रकार सालय कर गते रोग दिलंग यूचना कर्कर यूचना किंद्र युवान कर्षिय प्रकार कर प्रवास दिर्दा के प्रावास कर गते होता रोग करने जा वहारा यहां यूचनी अधिकाच्यां ती विक्री से दर उद्घोषणा प्रकाशना पूर्वत स्वर्था ते प्रदेश कर प्रावास कर गते राजे होता हिंदू प्रकार की यहाक कर प्रावास कर गते होता है. र. विक्री अधिकाच्यां ति विक्रिय युवा कर प्रवास कर प्रवास कर प्रवास कर कर प्रवास विद्रा कर प्रवास कर गते होता है. र. विक्री अधिकाच्यां ति विक्रिय युवा प्रकार कर प्रवास विद्रा कर प्रवास कर गते होता है. र. विक्री अधिकाच्यां ति विक्रिय युवा प्रकार कर प्रवास विक्री तो तहकु कर प्रपया ते देहत. र. व्यात तिव्रकत तिच्या किंगतिच्या किंगतिच्या किंगतिच्या किंगतिच्या कर तिर्वत होता त. र. व्यात तिव्रकत तिच्या कर ते राज कर कर प्रवास विक्री होते है. र. व्यात तिव्रकत तिच्या कर ते राज कर कर प्रवास कर कर प्रवास विक्री होते है. र. वर्षत तिक्र कर ता वा कर कर वर अपर्पत कर कर रा रा के कर त्या अधिक सिक्य कर प्रवास विक्री हो होते हुता क कर गते आणि करे कर प्रवास विक्री कर सा वा के कर तो दा बाते कर प्रवास विक्री हिंद रे प्रकर ता ति कर प्रवास कर प्रवास विक्री कर ता तरा करेती तरा ता कर कर तो कर आणि कर सा विक्री वा वार्क रा वा कर कर तो आणि करी प्रवास विक्री वा ता व्या तर विक्र वा त्या कर प्रव कर प्रवास विक्रीया ख्राव कर वा वा कर वा वा कर वा वा कर प्रवास विक्री ति ता कर विक्री वा वा कर प्रवास विक्री वा वा कर प्रव कर वा वा कर ता व कर वा वा कर वा व कर वा वा कर वा वा	그렇게 방법입니까? 신경에 가장한 가는 것은 것입니까? 그 것은 것이지는 것은 것이 많은 것이라는 것이다. 그것이 것은 것이 많은 것이 없는 것을 하지도 못했다. 것은 것이지는 것은 것이 나라.	 १. विक्री काही असल्यास पूर्वीच्या भाराच्या अधीन राहील. तरील प्रक्षकारादरम
 रक्षम क. 1,67,758.31 (क्रपये एक लाख सदुसठ इवार सालसे अट्ठाब आणि एकतीस पै ये फकत) र विकारण ते कवी मा कारण व सुंदा आधाक व्यासाठ (खुल रहाल). स्वुती अधिक न्यासाठ (खुल रहाल). स्वुती अधिक न्या (खुल रहाल). स्वुत स्वाक कलन (आ रहा) सुंदे (स्वार स्वार स्वाप क्रक्त क्या (खुल रहाल). स्वुत स्वाक कलन (आ रहा) सुंद (खुल रहाल). स्वुत स्वाक कलन (आ रहा) सुंद (खुल रहाल). स्वुत स्वाक कलन (आ रहा) सुंद (खुल रहाल). स्वार सालस (खुल स्वाक कलन का का : 1.00, 2002 चा नियम 8 क्रक्त खुल क्या सालम के केलेला या सालम से केले वा ता आप त्व से क्या का स्वार (खुल रहाल). र द्वित खंडामध्य करा सालम केला (खुल रहाल). र द्वित खंडामध्य करा सालम केला (खुल रहाल). र द्वित खंडामा कर्क्त आधा केल्या ता तहा (खुल रहाल). र द्वित खंडामा करार (खुल रहाल). र द्वीत खंडामा व करित खा स्वार स्वाय से कला का : 1.00, 2002 चा नियम 8 क्रक्त आधा केल्या सालम (खुल रहाल). र देव रा आप केले केला ता : 1.00, 2002 चा नियम 8 क्रक्त आधा कर्या व खुल से : 1.100 वा ता तर खार से क्या केला : 1.100 वा ता तरात : 1.100 वा ता तरा : 1.100 वा ता तरा : 1.100 वे ते वा त्या ता देत		२. विक्री उच्चतम बोलीदारासाठी जाहीर लिलावाने करण्यात येईल. एफ नं. 18/2
सात्री कर्ज खते क. HHLTHN00441239 य रकनेवी सर छेड करण्याथी दिनंक 18.11.021 पासूर ते प्रश्य अपर्थाते भाषणे. यूभन कर्जवर घ्रवील षिंदू पवार; घेडवर रोड, कापूर वावडी समेर, प्रश्य अपर्थते भाषणे. यूभन कर्जवर घ्रवील षिंदू पवार; घेडवर रोड, कापूर वावडी समेर, रावे मिंटरे रेड क्राइतात. २. संघुदा जिभ्यतेवा मिंगते, यिं दिन्दे ह क्राइतात. २. संघाद मिळकतीचा वितिर्दिष्ट दिवस आणि तासांसाठी विक्री विक्री आहे. २. स्थाव मिळकतीचा वितिर्दिष्ट दिवस आणि तासांसाठी विक्री विक्री आहे. २. स्थाव मिळकतीचा वितिर्दिष्ट दिवस आणि तासांसाठी विक्री विक्री आहे. २. स्थाव मिळकतीचा वितिर्दिष्ट विक्रम आहे आहे आहे अरेतना करणे आवश्यक आहे. २. स्थाव मिळकतीचा वितिर्दिष्ट दिवस आणि करणे आवश्यक कराहे. २. स्थाव मिळकतीचा वितिर्द्र प्रकार समा करणे आवश्यक आहे. २. स्थाव मिळकतीची त्यति पुन्हा विक्री करण्यात येईल. २. स्थाव मिळकतीची त्यति पुन्हा विक्री करण्यात येईल. २. स्थाव मिळकतीची त्यति पुन्हा विक्री करण्यात येईल. २. स्थाव मिळकतीचि त्यति म्यून करण्या करणे आवश्यक आहे. ३. उर्वति खंदी किंमत आणि विक्री प्रयागत करण्य करणे आवश्यक आहे. ३. उर्वति खंदी किंमत आणि विक्री प्रयागत करण्य वेईल. अत्यावे क्रे क्षे क्षा काब्स विक्रीय केले काल्पा भाकत सम्याननीचे करी तिक्रम आणि केत्र वा मालने विक्री वार्ज वा केल्यानं राज्य देवले विक्री वार्ज या करे कर्यान करण करण्य करण्या खेर्द अधिक व्यंवाक कर्कवर आणि केलेल्या किंक बाख्य खत्य करण्या के केल्या सिंह के केल्या साहलको के केल्या किंक बाल्यानंतर जमा केलेली विक्री विक्री वार्ज ये विक्री वार्ज वा केल्या ने राज्य देवले केलल्या साहती के व्यं प्रयागत करप्र वेद्र विक्या खि विक्री वार्ज वाणातील. ३. विक्री तारखेपासून ३ वेदा स्थाव सात्र साही किंवा चान्त् दिष्ट वेष्य खेती वार्या सिंह कर नेते आणि कोकेया निर्वत होण्या स्थाय कर्तती करे करण्या खेके आहर हात्र काती केते लाख्य प्रयान कर्तता विक्री वाड्य वा वाज केल्याने स्वा मिल्य होण्य करतील साहती कर्या स्वा धिंक करा त्र विक्री वा विक्री विक्री वार्य वेषि मे करावा वा कर्व वेत तात्य सिंह कर्य ता करि कर्या ता स्व कर्य ता विक्रित करो वात्र सिंह कर्या ति कर्या विक्री सिंह बाज्य स्व कर्व वा वात्र वात्र विक्री होण्य साह्य कर्व ते वात्र वाक्र करत्य कर्य कर्य कर्य विक्री से करावा वर तहता स्थाक करती बिक्री सिंह कर		२. स्विकारण किवा नाकारण वसुला आवकाऱ्यासाठा खुल राहाल. 26/09/2016
प्रत्यक्ष भरेष करेष विभी भाषणे. युवना कर्जवर, युवनिल चिंदू पवार, औ वरद्युरू कृषप, अनेत नगर घण्यसेले, तवी मुंबई, महाराष्ट्र -400705, युनील चिंदू पवार, घो बर्द्यक कप्र आवे को समेर, जय, महाराष्ट्र -400705, युनील चिंदू पवार, शे कर्व्य प्रक काप्र प्रवादों, क्य प्र प्रवादे, क्य प्र प्र प्रावदे, क्य प्र प्र प्रावदे, क्य प्र प्र हाले प्रदाद (एन्फोसीन्ट) रूरस, 2002 वा नियम अवये प्रात हाले कर्जवा (210) 2022 वा विभी करेली. स्वर रकोमी प्रतोक करण्यात कर्जवर, अपयसी उत्त्यपुळे यहारे कर्जवर, आणि सर्वयान वनकेला प्र् अवये प्रात हाले कर्जवा (20) 2022 वा निर्मन रवाप्र प्रवाद) स्वर प्रकर्भ के से रा कर्यांत कर्जवर, अपयसी उत्त्यपुळे यहारे कर्जवर, आणि सर्वयाना वनकेली. स्वर रकोमी प्रतोक करण्यात कर्जवर, अपयसी उत्त्यपुळे यहारे कर्जवर, आणि सर्वयाना वनकेली प्रकर कर नवेत आणि कोकरता वा (20) 2022 रविनी वेतकीला आहे. 2002 चा नियम 8 अवये प्रात हालेला याद्ध खरवार करण्यात ये के, या मालमतेचे व्यवहार कर्क नवेत आणि कोकरता वा रा रेखे प्र क्र साव कर्जवरा करण्यात वे के, या मालमतेचे व्यवहार कर्क नवेत आणि कोकरता वा रा रेखे प्र कला वह रा खारके क्रुवा क आणि एकती ध पैसे फक्त) पुछले कर नवेत आणि कोकरवाई क्या करकरा 13 वे उप-रुत्तम (8) भ्या मालमतेचा निम स्वाधरीकारंग कर नवेत आणि कोकरवाई क्या करतीना वा स्वा प्र कट्वा कर्वा कर्जवरा करण्यात वे कर्जवरा कर्यात वे कर्जवरा कर्यात विभाय करते निकंचा त्यानंतर विकप्रयात वे प्र करने किंवा त्यानंतर विकप्रयात ये प्रात्न करा या वे ईल. 20 ववि ती तार्यया स्वार मां करेतेली राकका आज करेला कि कार रा करित्र या ति कर्जवरा कर्जवर किंवी त्यागते करा तेत्वर त्या करेतेले तक्व वा आग कं केला कारा ता हिस्ट्रिक र खुराय राखे रेखाता कर्जवरार वहक काकाओ. रा विन्द्र रा विकर्य ता करेती ता करेता रा करे रा विक्री वा वाजूला ठेवण्यात थे प्र तेत्वरा वा सिकेले कराओ. रा विद्र रा व्या केले का क्या . स्वानम के कर्णव कर्या कर्य करायात वे हेल. रा वेन्द्र रा वा कही असत्या कर्य करतीता. र वो करि का व्या देवे पे क्ये खरतेति रा हतिल. र वो केल्वा वा किंता व्या केतेले ति करा खरेति रा हति. र वेन्द्र रा विक्रि तिर्य करेती राहतिल. र ते क्या वा विक्री निश्चित होणार नाही करिया राहतील. र वेता नही असत्या प्र कर्य र १९६० च्या करता र र्य वि आग करा ता	그는 것이 같은 것이 같이 많이 많이 많이 많이 많이 많이 나라.	हा न्यायाधिकरण
षणसाली, तथी मुंबई, बढाए - 400705, चुनील फिंदू पवार; धोबबर र रीब, कपूर बाववी समार, ठाजे, महाराष्ट्र - 400604, रावेश्वरी सुवील पवार; श्री सदपुरू कुण, अनंत नगर पणसोली, नवी मुंबई, बाराष्ट्र - 400605, संबोब लग नदी(2) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्कोसीन्ट) रूस्स, 2002 च नियन अववे प्राव हालेल्या अधिकारात जारी केली. स्वरर रकनेची शरतफेड करण्यात कर्कदार आपवशीठरत्या कि तिन्दा सामान १५% रक्कम खरेदीच्या बेठी वसुली अधिकाऱ्यांच्या हातामध्ये खरेदीदाराने जमा करणे आवश्यक आहे आणि असे जमा करण्यास कस्र, फेल्व्या तीयकलोंची न्दौत पुन्हत विक्री प्रधाया बेईल. 30 वर्ष के की, सर कारवा के कला राजे केली. स्वरर रकनेची शरतफेड करण्यात कर्कदा आणि सर्वसार करण्यात बेईल. 30 वर्ष तक स्वरा भी कलेल्या तीयक तिन्दा त्याये प्रसनात कर्या प्रकर प्रधाय के क्रेस कर्य खाती बर्गन केलेल्या ताये प्रसनातीचा निरंत पुन्हत विक्री प्रयाता कर्या आवश्यक राजे. 30 वर्ष स्वर कारवा 12.09.2022 रोजी केलेला कारते कर नेवर आणि कोपलाई व्यवहाराद इंडियाबुर खाडर्य करण्यात वे के की कारपी कर.167.758.31 (कपये एक लाख सदुस्फड इजार सातारे अद्याव करण्यात वे के की कारपी कर.167.758.31 (कपये एक लाख सदुस्फड इजार सातारे अद्याव करण्याक्ष बे केक कार्कदायो के लेला ताराही किवा आसा अर्ज केला तिवा जिंवा नाकाराता तर डिस्ट्रिय्ट डेप्युटी राजिन्द्रा विक्री आसा अर्ज केला तिवा जिंवा जिंवा आसा अर्ज केला तिवा नाकाराता तर डिस्ट्रिय्ट डेप्युटी राजिन्द्रा वकही जा खारेती किवा खारेती के मिछ छोटी करिवा छोटी किवा छाटी किवा छाटी किवा छाटेती कर स्वर होती ला. 9. वेकहा स्थावर मिळकतीची विक्री निश्चित होणार नाही किवा बाजूला ठेवण्यात केव्हा जमा केलेले किवा छाटेती चे किछ छोटी हिका छाटेती हिका छाटेती सारा सा करण्यात बेईल. 9. वक्री तारापेय पर्य मुच कर्ल्या ति करण्याता ये हेत. 9. वक्री ताराक्ष स्वर हो बाज करी. 1. टिक्लू इचा भहे के ता खाटेती किवा छोटेती चिका छोटेती हिका हा छाटेते हिता छाटेते हाती हित. 9. वेक्हा स्वाम सिळकतीची किवा छोटेती चे के छोटती ताहतील. 9. वेक्हा खमा केले ति का छोटेते किवा छोटेती हिका छाटेते हा होता. 9. रिव्हा बमा केले हिक. 9. रही अरात्य सार कर्क रहती हिक्त हा 1. टिक्लू इचा अत्ते हिक. 9. रही राख छाट्य विक्र कर स्वर स्व क	정말에서 가지 않는 것을 가지 않는 것이 가지 않는 것이 가지 않는 것이 있는 것이 있는 것이 있는 것이 없는 것이 없는 것이 있는 것이 있는 것이 있는 것이 있는 것이 없는 것이 없	
ठाण, महाराष्ट - 400004, राजे बारी बुसाँस पबार; श्री सरपुरक कृण, अर्मत नन्मर घणसोली, नवी चुंबहे, महाराष्ट - 400705, जंन कलम 13(2) सह सिक्योदि इंटरेस्ट (एन्फोसेनेन्ट) रूस्स, 2002 चा नियन 3 अनवे प्राप्त हालेल्प अधिकारात जारी केली. स्वर रकोने प्राप्त केलेंग. स्वर कार्यवा कर्कवर अपथरों उत्तरबपुळे याह्नरे कर्कवर आहे आणि असे जमा अनवे प्राप्त हालेल्प अधिकारात जारी केली. स्वर रकोने प्राप्त हालेल्प अधिकारात जाती कर्नन. 2002 चा नियम 8 अनवे प्राप्त हालेल्प अधिकारात जाती वर्जन कर्रे (4) यह सिक्योदियी इंटरेस्ट (एन्फोसेनेन्ट) रूस्स 2002 चा नियम 8 अनवे प्राप्त हालेल्प अधिकारात जाली वर्जन करेलेल्प मालमतेला निम्न स्वाव्यरीकारने प्रार्व को औ, सर कारवा वे करलम (4) यह सिक्योदियी इंटरेस्ट (एन्फोसेनेन्ट) रूस्स 2002 चा नियम 8 अनवे प्राप्त हालेल्प अधिकारात जाली वर्जन करेलेल्पा मालमतेला निम्न स्वाव्यरीकारने प्रार्व तो आणि कोपरपांह ज्ववहार सहायबुख्य हुन्स हाजसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी क.1,67,758.31 (रूपये एक लाख सदुस्पट इनार सातग्ने अड्वाक आणि एकतीस पैसे कला) पुडील आवर्षत ते आणि कोपरपांह ज्ववहार सातग्न अड्वाक आणि एकतीस पैसे कला) पुडील आवर्षत ते आणि कोपरपाई ज्ववहार सातग्न अड्वाक आणि एकतीस पैसे कला) पुडील आवर्षत ते जावे तारी. •. विव्री तारयेपास्त ३ ० दिवसांच्या समामीनंतर जर विक्री बाजूला ते व्यप्यास यिंगते ता स्वर प्राजित्य विकर्ण वा सह करकलम (6) ज्या मालमतेला मुक्त करण्यासाठी उपत्याति कर् अर्कवरी लेक्स कलम 13 वे उप-कलम (8) ज्या मालमतेला मुक्त करण्यासाठी उपत्य कर्क कर्कवरी ला तारे. •. वेकीत तारयेपास्त मिळकतीची विक्री निर्हिवत होणार नाही किंवा बाजूला वेवण्यासाठी जर अर्क केला नाही किंवा आदेतेचे पैस खदेतितारां नार तकरण्यात वेईल. •१. जेवहा स्थावर मिळकतीची विक्री निर्हिवत होणार नाही किंवा बाजूला वेवण्यात ते व्हा मा केलेले किंवा खोरेती चे से खदेतितारां नार तकरण्यात वेईल. •१. जेवहा स्थावर मिळ्करतीची विक्री पिरेवत होणार नाही किंवा बाजूला वेवण्यात ते व्हा मा केलेले किंवा खोरेतीची जेक योरतित राहतील. •१. जेवहा स्थावर मिळ्करातीचा जिक्री पिरेकरातीत राहतील. •१. जोवला कारो स्थार प्रात्त कर्य वर लाग्य वे कराति सर्वत तो जिता गाव्य ति स्वात्त कराता तर्य विक्र ति स्वात्य क्रिकराति ताहतीत. •१. जोवत स्वां कर्व कर्य संवर १९६० च्या नियमा अर्त कराती क		त्यांचे निर्देश देव शकतात
अन्ववे प्राप्त झालेदया अधिकारत जारी केली. सरर रकमेवी परतफेड करण्यात कर्जवर आपश झालेदया अधिकारत खाली वर्णन कराँवर आणि सर्वसामान्य जनतेला सूचन देण्यात येते की, सदर कायखा के कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्ववे प्राप्त झालेत्या अधिकारत खाली वर्णन के लेत्या सालमत्तेच निव्स स्वस्त कि न्या सा किळतीची त्वरि प्राप्त विक्री कारण्यात ये ईल. 2002 चा नियम 8 अन्ववे प्राप्त झालेत्या अधिकारत खाली वर्णन के लेत्या सालमत्तेच निव्स स्वस्त कि न्या सा विक्रीचा खार् प्रतिकालसक ताबा 12.09.2022 रोजी वेतलेता आहे. 2002 चा नियम 8 अन्ववे प्राप्त झालेत्या अधिकारत खाली वर्णन के लेत्या सावसे कीचा खार्ज प्रतिकालसक ताबा 12.09.2022 रोजी वेतलेता आहे. 2003 चा नियम स अन्ववे प्राप्त झालक विकारणा का स्वस्त कि वा यानंतर विकण्यात ये प्राप्त प्र वेद्र ति त्यागा वे तागातील. 2016 वा नियम त्र करण्यात वेईल. कस्रर्था स्वस्ति किंवा नाकार सात अं केला किवा नाकार सात र दिन्ट्रिव डेप्युटी राजिस्ट्रार विक्री वा खारे केला नाही किंवा आरा अर्ज केला नाका राता त हिस्ट्रिव डेप्युटी राजिस्ट्रार विक्री वा खारे किंवा वा जाकार सात हिन्द्र हेप्युटी राजिस्ट्रार विक्री वा खरेदीचे पैसे खरेदीदाराला त कर्ज केला नाही किंवा असा अर्ज केला किंवा नाकार सात र हिस्ट्रिव डेप्य्या राजिस्ट्रार विक्री वा खरेदीचे पैसे खरेदीदारां ता र हिस्ट्रिव डेप्युटी राजिस्ट्रार विक्री वा त्या के केला किंवा नाकार ता र हिस्ट्रिव डेप्य्या ते त्वहा जमा केलेले किंवा खारेदीचे पैसे खरेदीदारां ता र कर्य करण्या ते ईल. 2017 विक्री तारखेपासून ३० दिवसांच्या समासीनंतर उर विक्री बाजूला ठेवण्यात ते त्वहा जमा केलेले किंवा खारेदीचे पैसे खरेदीदारां ता र कर्य रात करण्या ते ईल. 2018 वा राखे राय्या स्विडि वित्या आरंक करतील. 2018 दा वक्री नारखे कर्या करतील. 2018 दा राव्या निर्व तिचा आरंक्ष करतील. 2018 राय स्व कर्य तार अही केले बा नाकार रात हिस्ट्रिव. 2018 राय स्वकर करती का खाखेरीचे वे से करतील. 2019 राय स्व करती करते कार कर्या ते के ही. जिंवा बाजूला ठेवण्या ते त्वहा जमा केलेले किंवा खारे रेच देवा त्या ने स्व करण्या वे ईल. 2018 राय स्व कर्य कर्य र र र र र र कर्य वा वेर की जिंवा वा व्या कर्या वे खिते तित. 2018 राय मांच कर ते करर्य वा कर्य कर्य कर्य र र कर्य या वे क्र र र र र		६. स्थावर मिळकतीच्या किंमतीच्या समान १५% रक्कम खरेदीच्या वेळी वसुली त्यामुळ तुम्हा
सदर रकमेवी परवफेड करण्यात कर्जवर अपयशो उत्त्यामुळे याद्वरे कर्जवर आणि धर्बसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कारवाचे करूम 13 ची उप करलम (4) सह सिक्योरिटी इंटेस्ट (पर्फार्समेन) रूरस, 2002 वा नियम 8 अववे प्राल झालेल्या आर्थाकारात खाली वर्णन कलेल्या मालमत्तेचे लिन्म स्वाक्षरीकाराने प्रातंकालमक ताबा 12.09.2022 रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्जवर आणि सर्वसामान्य जनतेला याद्वरे खरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोमत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी क. 1,67,758.31 (रूपये एक लाख सदुसफ इजार सातझे अठ्ठावक आणि एकतीस पैसे फक्त) पुडील क. 1,67,758.31 (रूपये एक लाख सदुसफ इजार सातझे अठ्ठावक आणि एकतीस पैसे फक्त) पुडील क. 1,67,758.31 (रूपये कल्म 13 वे उप-कलम (8) व्या मालमत्तेचो मुक्त करण्यासाठी उपल्वा केकेकरे जाकर्षेत कले जात आहे. कर्जवरां वे लक्ष्य कलम 13 वे उप-कलम (8) व्या मालमत्तेचो मुकत करण्यासाठी उपल्व केकेकरे आकर्षेत कले जात आहे. स्वावर मालमत्तेचे वर्णन फर्वट 4.303,तिसरामजला, बसंतनिर्वाज, इमारसत्त 3. एवांट ए. मौके बाग्रे कर. सर्वार : 12.09.2022 अधिकत आधिकारी स्वार : 12.09.2022 अधिकत आधिकारी स्वार : 12.09.2022 अधिकत आधिकारी स्वार : 12.09.2022 अधिकत आधिकारी स्वार : सायगह इंडियाबुल्स हाडसिंग फायनाम लिमिटेड रायेप्ट : इंडियाबुल्स हाडसिंग फायनाम लिमिटेड रायेप्ट : क्रिंट : २९,०२,२०२२ रात्स १९६१ रुव्या तियार १९६६ रुव्या तियार १९६६ रुव्या तियार १९६६ रावा नियम १९६६ आणि एमसीएस जेकला : मंबाई करता नागरिक सहरकारी के ति ति त्या त्या कराने गाय करकरायो देक ति त्या त्या त्या कराये कारता त सही/- वसुली आधिकारी स्वार : श्वा रायक राये कराय कराय कराय कराय कराय कराय कराय कराय	אייייייייייייייייייייייייייייייייייייי	जावकान्याच्या हातानच्य खरदादारान जना करण जावरयक जाह जागि जस जना
प्रत्यात येते की, बरद कार्यवो कलम (3) खर कलम (4) उस दिक्मीरेदी इंटरंस्ट (एकोर्सीमेट) रूख, 2002 वा निषम 8 अचचे प्राप्त झाले बाल वर्णन कलेल्या मालमतेच निम स्वाइरीकाराने प्रतिकालक ताबा 12.09.2022 रोजी वेतलेला आहे. विशेषत: कर्जवर आणि सर्वसानान्य जनतेला याद्वारे खबरवार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार करू नवेत आणि कोलपाही व्यवहारावर इंबियाबुल्स हाठसिंग फायनान्स लिमिटेड वी कर्ज आकारणी क. 1,67,758.31 (रूपये एक लाख सदुसछ इजार सातझे अठ्ठावत आणि एकतीस पैसे फावन) पुढील व्याज 18.11.2021 पासून प्रत्याह प्रयाल करेप्रवंत लागेल. कर्जवरां वे स्वय कलम 13 वे उप-कलम (8) व्या मालमतोच बर्जन कर्जवरां वे स्वय कलम 13 वे उप-कलम (8) व्या मालमतोन मुक्त करण्यासाठी उपलब बेळेकठे आकर्ष कले जात आहे. स्वाटर मालमतेचे वर्णन फर्वट ने 303, तिसरा मजला, बसंतनिर्वाण, इमारतनं. 3, प्लांट प्र मोजे मानेटे, तेरळ, रायगड, महाउद्दिम फायनान्स लिमिटेड तातिख : 12.09.2022 अधिकत प्रायत करण्यासाठी उपलब बेळेकठे आकर्ष कले जात आहे. स्वाटर मालमतेचे वर्णन फर्वट ने 303, तिसरा मजला, बसंतनिर्वाण, इमारतनं. 3, प्लांट प्र मोजे मानेटे, तेरळ, रायगड, महाउद्दिम फायनान्स लिमिटेड तातिख : 12.09.2022 अधिकत आधकाती स्वार्ट : रायगड कार्य वा न्यानंतर करण्यात ये प्रायन्ता आपकार स्वार्ग करतीत. सही/- तातीख : 12.09.2022 अधिकत आधकाती स्वार्ट : रायगड कार्य कांत आहे. (एमसरीएस ॲवट १९६० च्या किलम १५६ आणि एमसीएस स्वंट : 303, तिसरा मजला, बसंतनिर्वाण, इमारतनं. 3, प्लांट प्र मोजे मानेटे, तेरळ, रायगड, महाउद्देन 10201. सही/- तातीख : 12.09.2022 अधिकत आधिकारो स्वंट : रायगड कार्य काही असल्यास फक्त मुंबई न्यायालायाच्या अधिकारित राहतील. ११. तोह ही जोकशीसाठी ७०४५७८७०२० वर निमनसवाक्षारीतारां संपर्क करावा. सही/- तातीख : 12.09.2022 रायल काही असल्य कराव हार्य संख स्वर भरकरती जी विक्री निश्व होणार नाही किंवा बाज्यूली अधिकारी स्वंट : रायगड कर्जव कारी केले कार सहकरी वा काही स्वंट सरक्य शब्द हराय कर्जव कारी संतर संवर हरे रुद कर्या निकल्य मंत्र करण्यात ये हील (एमसरीएस ॲवट १९६१० च्या निवम १९६४ आणि एमसीएस द्वांका : १३.०९.२०२२ रुट स १९६१ च्या नियम १४६ अनव्य शी निग्गडी	그러 한 것 같 것 같 것 같 것 같 것 같 것 같 것 같 것 같 것 같 것	
2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाश्वरीकाराने प्रतिकात्मक ताबा 12.09.2022 रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्जवर आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार करू नवेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी क.1,67,758.31 (रूपये एक लाख सदुसरूठ हजार सातग्रे अट्ठावक आणि एकतीस पैसे फवत) पुढील व्याज 18.11.2021 पासून प्रत्यक्ष गरणा करेपर्यत लागेल. कर्जवंघां वे लस्य कलम 13 चे उप-कलम (8) व्या मालमतो / मालमतेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध बेळेकठे आकर्षरंत केले जात आहे. <u>स्वावर मालमत्तेचे वर्णन</u> सर्हर नं. 303, तिसरा मजला, बसंतनिर्वाल, इमारत नं. 3, प्लॉट ए, नीजे धामोंट, नेरळ, रायगड, महराष्ट्र-110201. सहय बारिख : 12.09.2022 अधिकृत आधिकारी स्वळ : रायगड (एमसीएस ऑक्ट १९६० च्या निर्वाम १९६९ / जन्वये श्री निर्म्यात (एमसीएस ऑक्ट १९६० च्या कलम १९६१ ज्वा ये त्रान् १९६९ ज्वा ये त्रान् होणि, म्याव्ह (एमसीएस ऑक्ट १९६० च्या नियम १९५६ आणि एमसीएस जेएएस डु.०९.२०२२ रुल्स १९६१ च्या नियम १९५६ आणि एमसीएस जेएणकृतः वेप	अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.	करण्यास कसूर कल्यास मिळकताचा त्यारत पुन्हा विक्री करण्यात वहल.
प्रतिकालक ताबा 12.09.2022 रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्जवर आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरवार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.1,67,758.31 (रूपये एक लाख सदुस्पठ हजार सातग्ने अट्ठावस आणि एकतीस पैसे फकत) पुढील व्याज 18.11.2021 पासून प्रत्यश्व भरणा करेपर्यत लागेल. कर्जवराये लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) व्या मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध बेळेकडे आकॉर्षत केले जात आहे. स्वावर मालमत्तेचे वर्णन पत्तेटचं. 303,तिसरागजला, बसंतनिवांण, इमारतनं.3, एलॉट ए. नौजे धानोटे, नेरळ, रायमड इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड कर्षिवरा त्यानंस करे बांधि किंवा लाखरेदीचे पैसे खरेदीदारांना परत करण्यात येईल. १९. जेव्हा जमा केलेले किंवा खरेदीचे पैसे खरेदीदारांना परत करण्यात येईल. १९. जोव्हा जमा केलेले किंवा खरेदीचे पैसे खरेदीदारांना परत करण्यात येईल. १९. तारतिख : 12.09.2022 अधिकृत आधिकारी स्वळ : रायमड इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड कर्ण रायमड कर्ष देवियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड कर्ण त्याही चौकशीसाठी ७०४५७८७०२० वर निम्नस्वाक्षरीकारांना संपर्क करावा. सही/- वसुल्ती अधिकारी स्वर्ख देवांक : १३.०९.२०२२ रुल्स १९६१ च्या नियारे १४ अन्वये शी निगडीत तॉरणीकृत : जेप्प	अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जवार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना	७. उर्वरित खरेदी किंमत आणि विक्री प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क प्रदान करण्यासाठी देण्यात येतील.
विशेषतः कर्जवर आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरवार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याहे व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी क. 1.67,758.31 (रूपये एक लाख सदुसछ इजार सातग्ने अठ्ठावन्न आणि एकतीस पैसे फकत) पुढील व्याज 18.11.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल. व्याज 18.11.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल. कर्जवेदाये लक्ष्य कलम 13 वे उप-कलम (8) व्या मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध बेळेकठे आकर्षर्वत केले जात आहे. स्वावर मालमत्तेचे वर्णन प्रत्टं ने. 303, तिसरा मजला, बसंत निर्वांग, इमारत नं. 3, प्लॉट ए, नौजे धानोटे, नेरळ, रायगढ, महरायूर-410201. सही/- तारीख : 12.09.2022 अधिकृत अधिकारी स्वळ : रायगढ इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड (एमसीएस ॲक्ट १९६० च्या करम १५६ आणि एमसीएस दंनांक : १३.०९.२०२२ रुल्स १९६१ च्या नियम १५६ आवणि एमसीएस वंद्रणी कृत : जेत् ठिकाण : मंबर्ड कर्ला नागरीरक सहकारी बॉक लि., मुंबई	अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जवार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्वाचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स,	 अरण्यात कर्त्यू करण्यात ामळकताचा (यारा युन्हा विक्रा अरण्यात युद्धत). उर्वरित खरेदी किंमत आणि विक्री प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क प्रदान करण्यासाठी आवश्यक रक्कम विक्रीच्या तारखेपासून ३० दिवसात जमा करणे आवश्यक आहे.
करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स झाउसिंग फायनान्स लिमिटेड नौ कर्ज आकारणी रू.1,67,758.31 (रूपये एक लाख सदुसछ इजार सातशे अद्धावस आणि एकतीस पैसे फक्त) पुढील व्याज 18.11.2021 पासून प्रत्यश्व भरणा करेपर्यत लागेल. व्याज 18.11.2021 पासून प्रत्यश्व भरणा करेपर्यत लागेल. कर्जवरांचे लक्ष्य कलम 13 वे उप-कलम (8) व्या मालमत्तो / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकठे आकर्षित केले जात आहे. स्वावर मालमत्तेचे वर्णन प्रस्टेनं. 303, तिसरामजला, बसंतनिर्वाण, इमारत नं. 3, प्लॉट ए, मौजे धानोटे, नेरळ, रायगड, महाराष्ट्र-410201. सही/- तारीख : 12.09.2022 अधिकृत आधिकारी स्वळ : रायगड इंडियाबुल्स झाउसिंग फायनान्स लिमिटेड (एमसीएस ॲकट १९६० च्या नियम १५६ आणि एमसीएस तित्नांक : १३.०९.२०२२ रुल्स १९६१ च्या नियम १५६ अन्वये शी निगडीत नॉदणीकृत : जेप	अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जवार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाश्वरीकाराने	 अर्तजास कसूर कल्यास ामळकताचा (यारा युन्हा विक्रा अर्तजात वर्श.) उर्वरित खरेदी किंमत आणि विक्री प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क प्रदान करण्यासाठी आवश्यक रक्कम विक्रीच्या तारखेपासून ३० दिवसात जमा करणे आवश्यक आहे. उर्वरित खंडामध्ये वरील नमूद कालावधीत प्रदानात कसूर केल्यास विक्रीचा खर्ज रोजी सादर
 स.1,67,758.31 (रूपये एक लाख सदुसछ इजार सातझे अञ्जवन आणि एकतीस पैसे फकत) पुढील व्यांज 18.11.2021 पासून प्रत्यन्न भरणांक रेपर्यंत लागेल. कर्जवंदायंचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) व्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्य वेळेकठे आकर्षित केले जात आहे. रिवासी न्यां प्रिचिती चा आदेश करतील. रिवेसी नारखिंपा सुन करण्या आ के केला किंवा नाकारला तर डिस्ट्रिकट डेप्युटी रजिस्ट्रार विक्रीच्या निश्चितीचा आदेश करतील. रिवेसी नारखी मुक्त करण्या करेपर्यंत लागेल. अर्क केला नाही किंवा आरा अर्ज केला किंवा नाकारला तर डिस्ट्रिकट डेप्युटी रजिस्ट्रार विक्रीच्या निश्चितीचा आदेश करतील. रजिक्री नारखिंपा मालमत्ते वार्ण्या ये इंल. रजे केला नाही असल्यास फक्त मुंबई न्यायालयाच्या अधिकारिते राहतील. रतिख हा 12.09.2022 अधिकृत अधिकारी स्खळ : रायगढ इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड र्या या ब्रं : १३.०९.२०२२ रल्स १९६१ च्या नियाय १ थ५ अन्वये शी निगडीत नॉदर्णाकृत : जेर रिव्सा : १३.०९.२०२२ रल्स १९६१ च्या नियाय १ थ५ अन्वये शी निगडीत नॉदर्णाकृत : जेर 	अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्वाचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकाल्पक ताबा 12.09.2022 रोजी घेतलेला आहे.	 अरण्यात कर्त्य करण्यात निर्वक्र प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क प्रदान करण्याताठी उर्वरित खरेदी किंमत आणि विक्री प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क प्रदान करण्यासाठी आवश्यक रक्कम विक्रीच्या तारखेपासून ३० दिवसात जमा करणे आवश्यक आहे. उर्वरित खंडामध्ये वरील नमूद कालावधीत प्रदानात कसूर केल्यास विक्रीचा खर्ज वजा केल्यानंतर जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल. कसूरबार खरेदीदाराला ट्रायब्युनल रजिर
व्यान 18.11.2021 पासून प्रत्यान रोपर्यंत लागेल. कर्णवरायं चे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) ज्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकठे आकर्षित केले जात आहे. कर्णवरायं चे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) ज्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकठे आकर्षित केले जात आहे. स्वावर मालमत्तेचे वर्णन स्वावर मालमत्तेचे वर्णन स्वावर मालमत्तेचे वर्णन स्वावर मालमत्तेचे वर्णन स्वार मालमत्तेच करावा स्वार स्वार मालमत्तेच करावा स्वार स्वार मालमत्तेच करावा स्वार स्वार मालमत्तेच करावा स्वार स्वार स्वकरात्र आविकारी स्वळ : रायगढ स्वार स्वार स्वार स्वालमत्तेच करावा स्वार स्वार मालमत्तेच करावा स्वार स्वार स्वार मानमत्तेच करावा स्वार स्वार स्वार मानमत्तेच करावा स्वार स्वार मालमत्तेच कराव स्वार मानमत्तेच करावा स्वार मानमत्तेच करावा स्वार मानमत्तेच कराव स्वार मानमत्तेच कराव स्वार मानमत्तेच कराती सिंग संवरणीक्र : जेर संवरणीक्र : जेर	अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जवार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्वाचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 12.09.2022 रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार	 अरण्यात कर्त्य कल्याता मळकरावा (यारा युन्हा विक्रा अरण्यात येइल. उर्वरित खरेदी किंमत आणि विक्री प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क प्रदान करण्यासाठी आवश्यक रक्कम विक्रीच्या तारखेपासून ३० दिवसात जमा करणे आवश्यक आहे. उर्वरित खंडामध्ये वरील नमूद कालावधीत प्रदानात कसूर केल्यास विक्रीचा खर्ज वजा केल्यानंतर जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल. कसूरवार खरेदीदाराला मिळकत किंवा त्यानंतर विकण्यात येणाऱ्या रकमेवरील सर्व दावे त्यागावे लागतील.
कर्जवराचे लक्ष्य कलम 13 वे उप-कलम (8) च्या मालमत्ते। मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकठे आकर्षित केले जात आहे. <u>स्थावर मालमत्तेचे वर्णन</u> <u>स्थावर मालमत्तेचे वर्णन</u> <u>स्रि/-</u> तातीख : 12.09.2022 <u>अधिकृत अधिकाती</u> <u>स्थावर दायगढ इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड</u> <u>स्रि/-</u> तार्पेख : 12.09.2022 <u>अधिकृत अधिकाती</u> <u>स्वल</u> : रायगढ <u>इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड</u> <u>त्रितांक : १३.०९.२०२२</u> रुल्स १९६१ च्या नियम १५६ अन्वये शी निगडीत <u>न</u> त्र्याव्रीकृत : जेत्	अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जवार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्वाचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाश्वरीकाराने प्रतिकात्मक ताबा 12.09.2022 रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी	 अरण्यास अन्तूर अल्पास ामळकराया (यारा युन्हा विक्रा अरण्यात येदरा. उर्वरित खरेदी किंमत आणि विक्री प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क प्रदान करण्यासाठी आवश्यक रक्कम विक्रीच्या तारखेपासून ३० दिवसात जमा करणे आवश्यक आहे. उर्वरित खंडामध्ये वरील नमूद कालावधीत प्रदानात कसूर केल्यास विक्रीचा खर्ज वजा केल्यानंतर जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल. कसूरवार खरेदीदाराला मिळकत किंवा त्यानंतर विकण्यात येणाऱ्या रकमेवरील सर्व दावे त्यागावे लागतील. विक्री तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर जर विक्री बाजूला ठेवण्यासाठी जर याच्या प्रज
अकॉर्षेत केले जात आहे. २०. अच्छा स्थावर माल्मत्तेचे वर्णन १२. अच्छा स्थावर माल्ळकताचा विक्रा विक्रा खरेदीवारांग परत करण्यात येईल. १२. वाद काही असल्यास फक्त मुंबई न्यायालयाच्या अधिकारितेत राहतील. सही/- तातीख : 12.09.2022 अधिकृत अधिकारी एमसीएस ॲक्ट १९६० च्या कलम १५६ आणि एमसीएस प्रे. अप्र स्ट १९६० (एमसीएस ॲक्ट १९६० च्या नियम १५६ अन्वये शी निगडीत गंदणीकृत : जेप प्रे. अप्र सहकारी बँक लि., मुंबई	अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जवार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्वाचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाश्वरीकाराने प्रतिकात्मक ताबा 12.09.2022 रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाठसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.1,67,758.31 (रूपये एक लाख सदुसण्ड इजार सातशे अठ्ठावज्ञ आणि एकतीस पैसे फक्त) पुढील	 अरण्यास कत्तुर कल्यास ामळकराया (यारा युन्हा विक्रा अरण्यात येदेश. उर्वरित खरेदी किंमत आणि विक्री प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क प्रदान करण्यासाठी आवश्यक रक्कम विक्रीच्या तारखेपासून ३० दिवसात जमा करणे आवश्यक आहे. उर्वरित खंडामध्ये वरील नमूद कालावधीत प्रदानात कसूर केल्यास विक्रीचा खर्ज वजा केल्यानंतर जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल. कसूरवार खरेदीदाराला मिळकत किंवा त्यानंतर विकण्यात येणाऱ्या रकमेवरील सर्व दावे त्यागावे लागतील. विक्री तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर जर विक्री बाजूला ठेवण्यासाठी जर अर्ज केला नाही किंवा असा अर्ज केला किंवा नाकारला तर डिस्ट्रिक्ट डेप्युटी
स्वावर मालमत्तेचे वर्णन ११.वाद काही असल्यास फक्त मुंबई न्यायालयाच्या अधिकारितेत राहतील. प्रसंटनं. 303, तिसरामजला, वसंतनिर्वाण, इमारत नं. 3, एलॉट ए. मौजे धामोटे, नेरळ, रायगड, महाराष्ट्र-410201. स्वी/- स्वावर मालमत्तेचे वर्णन एसंट नं. 303, तिसरामजला, वसंतनिर्वाण, इमारत नं. 3, एलॉट ए. मौजे धामोटे, नेरळ, रायगड, महाराष्ट्र-410201. सही/- सही/- सही/- तारीख : 12.09.2022 अधिकृत अधिकारी (एमसीएस ॲक्ट १९६० च्या कलम १५६ आणि एमसीएस क्लिम् १३.०९.२०२२ रूल्स १९६१ च्या नियम १५६ अन्वये शी निगडीत तारीख : १३.०९.२०२२ रूल्स नर १९६१ च्या नियम १५६ अन्वये शी निगडीत तॉवरणीकृत : जेए	अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 12.09.2022 रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाठसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.1,67,758.31 (रूपये एक लाख सदुसण्ठ इजार सातशे अठ्ठावन्न आणि एकतीस पैसे फक्त) पुढील व्याज 18.11.2021 पासून प्रत्यक्ष परणा करेपर्यत लागेल.	 अरण्यास कत्तुर कल्पांस ामळकताचा (यारा पुन्हा विक्रा अरण्यात येदेश. उर्वरित खरेदी किंमत आणि विक्री प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क प्रदान करण्यासाठी आवश्यक रक्कम विक्रीच्या तारखेपासून ३० दिवसात जमा करणे आवश्यक आहे. उर्वरित खंडामध्ये वरील नमूद कालावधीत प्रदानात कसूर केल्यास विक्रीचा खर्ज वजा केल्यानंतर जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल. कसूरवार खरेदीदाराला मिळकत किंवा त्यानंतर विकण्यात येणाऱ्या रकमेवरील सर्व दावे त्यागावे लागतील. विक्री तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर जर विक्री बाजूला ठेवण्यासाठी जर अर्ज केला नाही किंवा असा अर्ज केला किंवा नाकारला तर डिस्ट्रिकट डेप्युटी राजिस्ट्रार विक्रीच्या निश्चितीचा आदेश करतील.
प्रसंटनं. 303, तिसरा मजला, बसंतनिवांण, इमारत नं. 3, प्लॉट ए, मौजे धानोटे, नेरळ, रायगढ, महराएह-410201. सही/- तारीख : 12.09.2022 अधिकृत अधिकारी म्खळ : रायगढ इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड टिंट 9, 9, 9, 9, 9, 9, 9, 9, 9, 9, 9, 9, 9,	अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्वाचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 12.09.2022 रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाठसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.1,67,758.31 (रूपये एक लाख सबुसण्ड इजार सातशे अठ्ठावज्ञ आणि एकतीस पैसे फक्त) पुढील व्याज 18.11.2021 पासून प्रत्यक्ष प्रपा करेपर्यत लागेल.	 अरण्यात कर्त्र कल्यात ानळकताचा (यारा पुन्हा विक्रा अरण्यात येशत. उर्वरित खरेदी किंमत आणि विक्री प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क प्रदान करण्यासाठी आवश्यक रक्कम विक्रीच्या तारखेपासून ३० दिवसात जमा करणे आवश्यक आहे. उर्वरित खंडामध्ये वरील नमूद कालावधीत प्रदानात कसूर केल्यास विक्रीचा खर्ज वजा केल्यानंतर जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल. कसूरवार खरेदीदाराला मिळकत किंवा त्यानंतर विकण्यात येणाऱ्या रकमेवरील सर्व दावे त्यागावे लागतील. विक्री तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर जर विक्री बाजूला ठेवण्यासाठी जर अर्ज केला नाही किंवा असा अर्ज केला किंवा नाकारला तर डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार विक्रीच्या निश्चितीचा आदेश करतील. हेम्प्यात येतील.
सही/- तारीख: 12.09.2022 अधिकत अधिकारी स्वळ: रायगढ इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड (एमसीएस ॲक्ट १९६० च्या कलम १५६ आणि एमसीएस जेएस डब्द दिनांक: १३.०९.२०२२ रुल्स १९६१ च्या नियम १५६ अन्वये शी निगडीत ठिकाण: मंबई कर्ला नागरिक सहकारी बँक लि., मुंबई नॉव्णीकृत: जेए	अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जवार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 12.09.2022 रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.1,67,758.31 (रूपये एक लाख सदुसण्ठ इजार सातशे अठ्ठावन्न आणि एकतीस पैसे फक्त) पुढील व्याज 18.11.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल. कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) व्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.	 अरण्यात कर्त्र कल्यात ानळकताचा (यारा पुन्हा विक्रा अरण्यात येशत. उर्वरित खरेदी किंमत आणि विक्री प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क प्रदान करण्यासाठी आवश्यक रक्कम विक्रीच्या तारखेपासून ३० दिवसात जमा करणे आवश्यक आहे. उर्वरित खंडामध्ये वरील नमूद कालावधीत प्रदानात कसूर केल्यास विक्रीचा खर्ज वजा केल्यानंतर जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल. कसूरवार खरेदीदाराला मिळकत किंवा त्यानंतर विकण्यात येणाऱ्या रकमेवरील सर्व दावे त्यागावे लागतील. विक्री तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर जर विक्री बाजूला ठेवण्यासाठी जर अर्ज केला नाही किंवा असा अर्ज केला किंवा नाकारला तर डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार विक्रीच्या निश्चितीचा आदेश करतील. तेव्हा जमा केलेले किंवा खरेदीचे पैसे खरेदीदारांना परत करण्यात येईल.
तारीख : 12.09.2022 अधिकारी स्वळ : रायगढ इंग्रियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड (एमसीएस ॲक्ट १९६० च्या कलम १५६ आणि एमसीएस दिनांक : १३.०९.२०२२ रुल्स १९६१ च्या नियम १५६ अन्वये शी निगडीत ठिकाण : मंबई कर्ला नागरिक सहकारी बँक लि., मंबई नॉवणीकृत : जेए	अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जवार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वासरीकाराने प्रतिकात्मक ताबा 12.09.2022 रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.1,67,758.31 (रूपये एक लाख सदुसष्ठ इजार सातशे अठ्ठावन्न आणि एकतीस पैसे फक्त) पुढील व्याचा 18.11.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल. कर्जवारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध बेळेकडे आकर्षित केले जात आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णन	 अरण्यात कर्त्ए कल्पात ामळकताचा (यारा पुन्हा विक्रा अरण्यात येशत. उर्वरित खरेदी किंमत आणि विक्री प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क प्रदान करण्यासाठी आवश्यक रक्कम विक्रीच्या तारखेपासून ३० दिवसात जमा करणे आवश्यक आहे. उर्वरित खंडामध्ये वरील नमूद कालावधीत प्रदानात कसूर केल्यास विक्रीचा खर्ज वजा केल्यानंतर जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल. कसूरवार खरेदीदाराला मिळकत किंवा त्यानंतर विकण्यात येणाऱ्या रकमेवरील सर्व दावे त्यागावे लागतील. विक्री तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर जर विक्री बाजूला ठेवण्यासाठी जर अर्ज केला नाही किंवा असा अर्ज केला किंवा नाकारला तर डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार विक्रीच्या निश्चितीचा आदेश करतील. देश्यात येतील. विक्री तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर जर विक्री बाजूला ठेवण्यासाठी जर अर्ज केला नाही किंवा असा अर्ज केला किंवा नाकारला तर डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार विक्रीच्या निश्चितीचा आदेश करतील. तेव्हा जमा केलेले किंवा खरेदीच पैसे खरेदीदारांना परत करण्यात येईल. भूर.वाद काही असल्यास फक्त मुंबई न्यायालयाच्या अधिकारितेत राहतील.
स्थळ : रायगढ इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड (एमसीएस ॲक्ट १९६० च्या कलम १५६ आणि एमसीएस जेएसडब्स दिनांक : १३.०९.२०२२ रुल्स १९६१ च्या नियम १५६ अन्वये शी निगडीत ठिकाण : मंबई कर्ला नागरिक सहकारी बँक लि., मुंबई नॉदणीकृत : जेए	अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. सदर रकमेवी परतफेड करण्यात कर्जवार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्यावे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 12.09.2022 रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.1,67,758.31 (रूपये एक लाख सदुसण्ड इजार सातशे अठ्ठावन्न आणि एकतीस पैसे फक्त) पुढील व्याज 18.11.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल. कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) व्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णन फ्रॅटनं. 303, तिसरामजला, वसंतनिर्वाण, इमारत नं. 3, प्लॉट ए. मौजे धामोटे, नेरळ, रायगड, महाराष्ट्र-410201.	 अरण्यात केल्र्र कल्पात ानळकताचा (यारा पुन्हा विक्रा अरण्यात येशत. उर्वरित खरेदी किंमत आणि विक्री प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क प्रदान करण्यासाठी आवश्यक रक्कम विक्रीच्या तारखेपासून ३० दिवसात जमा करणे आवश्यक आहे. ट. उर्वरित खंडामध्ये वरील नमूद कालावधीत प्रदानात कसूर केल्यास विक्रीचा खर्ज रोजी सादर वजा केल्यानंतर जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल. कसूरवार खरेदीदाराला मिळकत किंवा त्यानंतर विकण्यात येणाऱ्या रकमेवरील सर्व दावे त्यागावे लागतील. ९. विक्री तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर जर विक्री बाजूला ठेवण्यासाठी जर अर्ज केला नाही किंवा असा अर्ज केला किंवा नाकारला तर डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार विक्रीच्या निश्चितीचा आदेश करतील. १०. जेवहा स्थावर मिळकतीची विक्री निश्चित होणार नाही किंवा बाजूला ठेवण्यात तेव्हा जमा केलेले किंवा खरेदीचे पैसे खरेदीदारांना परत करण्यात येईल. ११. वाद काही असल्यास फक्त मुंबई न्यायालयाच्या अधिकारितेत राहतील. १२. कोणत्याही चौकशीसाठी ७०४५७८७०२० वर निम्नस्वाक्षरीकारांना संपर्क करावा.
टिकाण : मंबई कुर्ला नागरिक सहकारी बँक लि., मुंबई नॉदणीकृत : जेए	अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जवार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वासरीकाराने प्रतिकात्मक ताबा 12.09.2022 रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.1,67,758.31 (रूपये एक लाख सदुसण्ड हजार सातशे अठ्ठावन्न आणि एकतीस पैसे फक्त) पुढील व्याज 18.11.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल. कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) व्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे. स्वावर मालमत्तेचे वर्णन फ्रेंटनं. 303, तिसरा मजला, वसंत निर्वाण, इमारत नं. 3, प्लॉट ए, मौजे धामोटे, नेरळ, रायगड, महाराष्ट्र-410201. सही/- तारीख : 12.09.2022	 अरण्यात कर्त्ए कल्पात ामळकताचा (यारा पुन्हा विक्रा अरण्यात येशत. उर्वरित खरेदी किंमत आणि विक्री प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क प्रदान करण्यासाठी आवश्यक रक्कम विक्रीच्या तारखेपासून ३० दिवसात जमा करणे आवश्यक आहे. दर्वरित खंडामध्ये वरील नमूद कालावधीत प्रदानात कसूर केल्यास विक्रीचा खर्ज वजा केल्यानंतर जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल. कसूरवार खरेदीदाराला मिळकत किंवा त्यानंतर विकण्यात येणाऱ्या रकमेवरील सर्व दावे त्यागावे लागतील. विक्री तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर जर विक्री बाजूला ठेवण्यासाठी जर अर्ज केला नाही किंवा असा अर्ज केला किंवा नाकारला तर डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार विक्रीच्या विक्री निश्चित्ती वा आदेश करतील. विक्री वारखेतीची विक्री निश्चित होणार नाही किंवा बाजूला ठेवण्यात तेव्हा जमा केलेले किंवा खरेदीचे पैसे खरेदीदारांना परत करण्यात येईल. श्रि. वाद काही असल्यास फक्त मुंबई न्यायालयाच्या अधिकारितेत राहतील. श्र.कोणत्याही चौकशीसाठी ७०४५७८७०२० वर निम्नस्वाक्षरीकारांना संपर्क करावा.
	सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वासरीकाराने प्रतिकात्मक ताबा 12.09.2022 रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.1,67,758.31 (रूपये एक लाख सदुसण्ड इजार सातशे अठ्ठावन्न आणि एकतीस पैसे फक्त) पुढील व्याज 18.11.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल. कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) व्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णन फ्रॅटनं. 303, तिसरामजला, वसंतनिर्वाण, हमारत नं. 3, प्लॉट ए, मौजे धामोटे, नेरळ, रायगड, महराष्ट्र-410201. सही/- तारीख: 12.09.2022	अरण्यात कर्त्ए कल्पात ामळकताचा (यारा पुन्हा विक्रा अरण्यात येहल. ७. उर्वरित खरेदी किंमत आणि विक्री प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क प्रदान करण्यासाठी आवश्यक रक्कम विक्रीच्या तारखेपासून ३० दिवसात जमा करणे आवश्यक आहे. ८. उर्वरित खंडामध्ये वरील नमूद कालावधीत प्रदानात कसूर केल्यास विक्रीचा खर्ज वजा केल्यानंतर जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल. कसूरवार खरेदीदाराला मिळकत किंवा त्यानंतर विकण्यात येणाऱ्या रकमेवरील सर्व दावे त्यागावे लागतील. ९. विक्री तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर जर विक्री बाजूला ठेवण्यासाठी जर अर्ज केला नाही किंवा असा अर्ज केला किंवा नाकारला तर डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार विक्रीच्या विक्रि निश्चित्त होणार नाही किंवा बाजूला ठेवण्यात तेक्हा स्थावर मिळकतीची विक्री निश्चित होणार नाही किंवा बाजूला ठेवण्यात तेक्हा जमा केलेले किंवा खरेदीचे पैसे खरेदीदारांना परत करण्यात येईल. १९. जेवहा स्थावर मिळकतीची विक्री निश्चित होणार नाही किंवा बाजूला ठेवण्यात तेक्हा जमा केलेले किंवा खरेदीचे पैसे खरेदीदारांना परत करण्यात येईल. १९. वाद काही असल्यास फक्त मुंबई न्यायालयाच्या अधिकारितेत राहतील. १९. कोणल्याही चौकशीसाठी ७०४५७८७०२० वर निम्नस्वाक्षरीकारांना संपर्क करावा. सही/ – वसुली अधिकारी (एमसीएस ॲक्ट १९६० च्या कलम १५६ आणि एमसीएस
	अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जवार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वासरीकाराने प्रतिकात्मक ताबा 12.09.2022 रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.1,67,758.31 (रूपये एक लाख सदुसण्ड हजार सातशे अठ्ठावन्न आणि एकतीस पैसे फक्त) पुढील व्याज 18.11.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल. कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) व्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे. स्वावर मालमत्तेचे वर्णन फ्रेंटनं. 303, तिसरा मजला, वसंत निर्वाण, इमारत नं. 3, प्लॉट ए, मौजे धामोटे, नेरळ, रायगड, महाराष्ट्र-410201. सही/- तारीख : 12.09.2022	७. उर्वरित खरेदी किंमत आणि विक्री प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क प्रदान करण्यासाठी आवश्यक रक्कम विक्रीच्या तारखेपासून ३० दिवसात जमा करणे आवश्यक आहे. देण्यात येतील. ७. उर्वरित खरेदी किंमत आणि विक्री प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क प्रदान करण्यासाठी आवश्यक रक्कम विक्रीच्या तारखेपासून ३० दिवसात जमा करणे आवश्यक आहे. माझ्या हस्ताक्षराने ८. उर्वरित खंडामध्ये वरील नमूद कालावधीत प्रदानात कसूर केल्यास विक्रीचा खर्ज वजा केल्यानंतर जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल. कसूरवार खरेदीदाराला मिळकत किंवा त्यानंतर विकण्यात येणाऱ्या रकमेवरील सर्व दावे त्यागावे लागतील. माझ्या हस्ताक्षराने ९. विक्री तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर जर विक्री बाजूला ठेवण्यासाठी जर अर्ज केला नाही किंवा आसा अर्ज केला किंवा नाकारला तर डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार विक्रीच्या निश्चितीचा आदेश करतील. 1. टिक्कू इको पे आर एच-9, सीबीडी बेलाप १०. जेवहा स्थावर मिळकतीची विक्री निश्चित होणार नाही किंवा बाजूला ठेवण्यात तेव्हा जमा केलेले किंवा खरेदीचे पैसे खरेदीदारांना परत करण्यात येईल. 2. श्री. अनुराग ति श्री. महेन्द्रनाथ आरएच-9, स्रीबीडी बेलाप ११. वाद काही असल्यास फक्त मुंबई न्यायालयाच्या अधिकारितेत राहतील. सही/- ११. कोणल्याही चौकशीसाठी ७०४५७८७०२० वर निम्नस्वाक्षरीकारांना संपर्क करावा. सही/- प्रसुली अधिकारी एएमसीएस ॲक्ट १९६० च्या कलम १५६ आणि एमसीएस जेएसडल रलल्य १९६१ च्या नियम १५६ अन्वये शी निगडीत

						stated to have bee share certificates.	n misplaced
Sr.	Room Name	pom Name	Share	Distinctive Nos.		Nos. of Shares of Rs. 50/- Each	Date of issue
		Certificate No.	From	То			
1	C-604	Smt: Ratna S. Harshwal	006	61	72	12	15.07.1991

accordingly.

-/Sd Mr. Prabhakar Unde Hon Secretar alamboll Business & Office Premises Co-Op. Society Ltd., No. Bom/Gen (C)/28/1987-88 Of 1988 Dated 13.06.1988. wers, Plot No. 514, Near Telephone Exchange, Steel Market, Kalamboli-410218 (Navi Mumbai).

जाहीर सूचना

अशील **सौ. अत्मस फैसल मेमन** या खालील अनुसूचीमध्ये अधिव लिहिलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या तपशिलाची गाव वांद्रेच्या सी. १९५२६ धारण केलेल्या जमिनीवर उभ्या, प्लॉट क्र. ७७६, ७७७, (पश्चिम), मंबई - ४०००५२ येथील पायोनियर हाईटस को-ऑप, १३ व्या मजल्यावरील, सर्व बोज्यांपासून मुक्त, सदनिका क्र. १३०३, त्रफळ व त्यासह १ कार पार्किंग जागा, श्री, **मे, पायोनियर इंडिया** यांच्याद्वारे आणि त्यांच्या दरम्यान मान्य केलेल्या अटी आणि शर्तीवर

ग आणि/किंवा सदनिकेमध्ये विक्री. गहाणवट. न्यास. धारणाधिका ड़ी, देखभाल, वहीवाट किंवा अन्य कोणत्याही मार्गे कोणताही दावा ल्यास त्यांनी याद्वारे निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या कार्यालय क. ८७, एल. टी. मार्ग, मुंबई ४०० ००१ येथील कार्यालयात सहाय्यक प्रसिद्धीच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या आत सूचित करणे आवश्यव असल्यास सोडून दिले असे समजण्यात येईल आणि आमचे अशील

गंदर्भित सदर मालमत्तेची अनुसूची :

जेल्हा आणि उप जिल्ह्यामध्ये बृहन्सुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये गाव १ आणि एफ/ १५२६ धारण केलेल्या जमिनीवर उभ्या, प्लॉट क. ७७६, नवळ, खार (पश्चिम), मुंबई - ४०००५२ येथील पायोनियर हाईट्स रतीमधील १३ व्या मजल्यावरील निवासी जागा सदनिका क्र. १३०३ त्रफळ व त्यासह १ कार पार्किंग जागा सही/ ॲंड. उसामा ए. मेमन

मेमन ॲण्ड कं ॲडव्होकेटस ॲण्ड असोसिएटस

...वादी

...प्रतिवादी

सही/-

...प्रतिवादी

विसुली न्यायाधिकरण क्र.॥

लेफोन भवन, स्ट्रॅण्ड रोड, अपोलो बंदर, कुलाबा, मुंबई–400005 यांच्या समक्ष ळ अर्ज क्र. 🛛 1636 सन 2016

> एक्झिबीट क्र.15 पुढची तारीखः 23/11/2022

ांतरीत प्रकरणाबाबत सूचना

ट बँक ऑफ इंडिया

प्रा. लि. आणि इतर

त यावी की एमडीआरटी–III कडे प्रलंबित असलेले करण ओ. ए. क्र. 471 सन 2015 हे भारत सरकार डिआरटी (एस.ओ. 3065 (इ) दिनांकीत चित केलेल्या अधिकार क्षेत्रातील बदलानुसार हस्तांतरीत करण्यात आले आहे आणि ह्या मध्ये कथित प्रकरण हे टि.ओ.ए. नं. 1636 सन आलेले आहे.

त्तः अथवा व्यवस्थित माहिती दिलेल्या ॲडव्होकेट धेकरण्याच्या समोर 23/11/2022 रोजी दुपारी राहणे आवश्यक आहे. अन्यथा योग्य ते आदेश

यायाधिकरण्याच्या शिक्क्याने 30 ऑगस्ट 2022

डीआरटी-॥, मुंबई क्ट्स प्रा.लि., ट−1, किल्ला, मुंबई-400614. यांचे पुत्र,

:–1, किल्ला, मुंबई-400614.

स्पात स्पेशल प्रोडक्टस् लिमिटेड

ट इस्पात अण्ड एनर्जी लिमिटेड अशी ज्ञात) सेंटर, बांद्रे कुर्ला संकुल, बांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१. -मेल : isc_jispl@alonjsw.in, वेबसाईट : www.alonjsw.in ल०२७१०एमएच१९९०पीएलसी३६३५८२

इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स सीआयएन : यु७४९९९एमएच१९६८जीएपी०१४१२०

नोंदणीकृत कार्यासय ः १-सी, वल्कन इन्शुरन्स बिल्डिंग, वीर नरिमन रोड, मुंबई - ४०० ०२०

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत घ्यावयाच्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधाराण सभेच्या संदर्भातील माहिती

- १. सूचना याद्वारे देण्यात येते की, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या समासदांची ५३ ची वार्षिक सर्बसाघारण समा ही सूचनेत नमुद केलेने सर्वसाधारण कामकाज करण्यासाठी निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल जनरल सक्युंलर क. ०२/१०२१, दिनांक ५ मे २०२१, १४/२०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे २०२०, ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, १९/२०२१ दिनांक ८ २०२०, ०२/२०११ दिनांक १३ जानेवारी २०२१, १९/२०२१ दिनांक ८ दिसेंबर २०२१ आणि २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ आणि सर्व इतर (प्रयोज्य कायदे आणि सक्युंलस) ज्या अनुपालनामच्ये सिंढिओ कॉन्फरन्सिंग (सीसी) आणि इतर ऑडिओ सिज्युआल मिन्स (ओएसीए) मार्फत ज्रुषवार, ३० सप्टेंबर, २०२१
- अनुपालनामध्य किडिआ कॉन्फरनिंसग (कीसी) आणि इतर आडिआ हिज्युआल सिन्स (ओएकीए) मार्फत चुधवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.३० वा (आयएसटी) घेण्याचे नियोजित आहे. बरील सर्व्युलर्सच्या अनुपालनात ५३ ध्या एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२१- २०२२ करिता वार्षिक अहवालाची इतेक्ट्रॉनिक प्रत ही कंपनीकडे ज्यांचे इमेल पत्ते नोंदणीकृत/उपलब्ध आहे त्या सर्व संभासदांना पाठविण्यास चेईल.
- सभासदाना पाठावण्यास यड्ल. 4. ई-सेल पत्ते नोंदविणे/अपटंड करण्याची माहिती ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदविलेले नाहीत त्यांना support@purvashare.com कडे ईमेल पाठवून कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट से. पूर्वा शेअरजिस्ट्री इंडिया प्रा. लि. कडे त्यांचे ईमेल पत्ते सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. ४. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट
- . पुणाएमचा सूचना आणि वाषिक अहवाल कपनाचा वयसाइट www.iaccindia.com वर सुख्दा उपलब्ध आहे. ई-मतदानामार्फत मतदान करण्याची माहिती समासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीमार्फत एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या कामकाजावर रियोटली त्यांचे मतदान करण्याची संघी आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल पत्ने नोंदविलेले नाहीत त्यांच्यासाठी मतदानाची माहिती सूचनेत देण्यात आली आहे. सघासदांना आशा तपशिलासाठी www.iaccindia.com ला भेट देण्याची विनंती करण्यात येत आहे.
- र्णणणः विद्यागणाः स्वा नद दन्धां वि विद्या विद्यात स्वतं आह. ५६ व्या एजीएमच्या कृत्यत्व हार्षिक अहवाल लवकरच त्यांच्या ईमेल पत्त्यावर प्रयोज्या कायद्यानुसार संभासद्ांना पाठविण्यात बेईल.

इंडो-अमेरिकन चेंबर ऑप कॉमर्स सही/-ठिकाणः मुंबई

कपिल कौल राष्ट्रीय अध्यक्ष

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

दिनांक : १५ सप्टेंबर, २०२२

ज्या आर्थी.

तारीख : 13.09.2022

स्थळ : ठाणे

न्या अर्थी,

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 30.12.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू.19,40,741.45 (रूपये एकोणीस लाख चाळीस हजार सातशे एकेचाळीस आणि पंचेचाळीस पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLBAD00402753 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 02.12.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार विशाल पांडुरंग श्रेलार, तुषार पांडुरंग शेलार आणि नंदा पांडुरंग शेलार यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्वाचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाधरीकाराने प्रतिकात्मक ताबा 13.09.2022 रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू.19,40,741.45 (रूपये एकोणीस लाख चाळीस हजार सातशे एकेचाळीस आणि पंचेचाळीस पैसे फक्त) पुढील व्याज 02.12.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन		
गाव बदलापूर येथे स्थित हिसा नं. 2 आणि 4, जमीन बेऑरेंग सर्वे नं. 131वर, तलावाजवळ, प्रायमरी स्कुल समोर, "विष्णू वांटिका" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील "बी" विंग, पावव्या मजल्यावर फ्लॅंट नं. 0503, मापित चटई क्षेत्र 27.53 चौ. मीटर्स, बदलापूर पश्चिम, तालुका अंबरनाथ, जिल्ला ठापे-421053, मक्षराष्ट्र.		
सही/-		

- अधिकृत अधिकारी
- इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

ŧ	मुंबई विडी तंबाखू व्यापारी सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबई रति . क . वी . ओ . एस . / आर . एस . आर . / ९७७ / १९७९ सहजीवन को . ऑ. ही . सो . तळमजला, रूम नं . १० व १२, ना . न . जोजी मार्ग , मुंबई ४०० ०१३ . मो . ८६५७७२ २०७७२	
	न <u>म</u> ुना झेड नियम १०७ पोटनियम {११ (ड∕०१)}	

ज्या अर्थी खालील सही करणार वसुली अधिकारी श्री गणेश अर्जुन चव्हाण , मुंबई विडी तंबाखु व्यापारं नहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा नियम १०७ नुसार कलम १०१ दाव क्र .३९४/२०२१ ची मागणी नोटीस दिनांक १२ .०१ .२०२२ रोजी हुकूमनाम्यातील कर्जदार व जामीनदार यांर वजावली की

कर्जदार श्री .मीहम्मद शफी छोटे खान . रा .३६०/६८, सिराज मेन्शन, रूम नं ५१, २ री पिरखान स्ट्रीट पाडा मंबई सेंटल मंबई ४००००८. नोटीस मध्ये उल्लेख केलेली रक्कम रू.६.६०.६६०.०० (अक्षरी रक्कम . सहा लाख साठ हजार सहाशे साठ रूपये फक्त) व त्यावरील व्याज नोटीस मिळाले पासून १0 दिवसांच्यामध ारतफेड करावी - परंत आदेशातील ऋणको सदरील रक्कमेची परतफेड करण्यास अपयशी ठरल्यामळे खालील सही करणार यांनी दिनांक १३.०५.२०२२ रोजी जप्ती नोटीस देवून खाली नमुद केलेली मालमत्ता जप्त केलेली आहे.

आदेशात थकवाकीदार रक्कमेची परतफेड करण्यास अपयशी ठरल्यामुळे यादवारे त्यांना व तमाम लोकांना सूचना देण्यात येत आहे की, खालील नमुद सही करणार यांनी त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ च नेयम १०७ चा उपनियम [११ (डी – १)] नुसार वहाल करण्यात आलेल्या अधिकारान्वये खालील नमूद मालम

वाणिज्यिक वाद क. ५७७ सन २०२० आयसीआयसीआय बँक लिमिटेड कंपनी अधिनियम, १९५६ अन्वये स्थापित आणि बँकिंग रेम्यलेशन ॲक्ट. १९४९ अंतर्गत परवानाधारक बॅंकिंग कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक चकली सर्कल जवळ, जना पाटरा रोड, बडोदा ३९०००७, गजरात आणि कॉर्पोरेट कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक लि., वांद्रे-कर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई-४०० ०५१ येथे. द्वारा तिचे कुळम्खत्यारपत्र धारक श्री. राजेश चिंतामण वानखेडे, डेब्ट मॅनेजर, वय ४७ वर्षे. ... वाती विरुध्द

विरल सुधिर देसाई

वय ३९ वर्ष, राहणार ए/१००२, राज लाईफस्टाईल, १० वा मजला, भाईंदर, जीसीसी क्लबरोड, मिरा लगत, ठाणे-४०११०७. .. प्रतिवादी

प्रति.

वय ३९ वर्ष. राहणारए/१००२, राज लाईफस्टाईल, १० वा मजला, भाईंदर, जीसीसी क्लबरोड, मिरा लगत, ठाणे-४०११०७. सूचना घ्याबी की, संदर सन्माननीय न्यायालय खालील अनुतोषांकरिता वरील नावाच्या वादींद्वारे २६ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११ वा. मध्यान्ह वेळी न्यायालय खोली क्र. ०३ मधील पीठासिन सन्माननीय न्यायाधिश श्री. एस. एन. सालवे यांच्यासमोर प्रचलित होणार आहे. वादी त्यामुळे विनंती करतात की:-

ए. घोषित करावे की. रु. ४.५२.८२०/-(रुपये चार लाख बावण्ण हजार आठशे वीस मात्र) ची एकूण रक्कम वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत वाद दाखल झाल्याच्या तारखेपासन द.सा. २४% वैधानिक दराने व्याजासह एकत्रित वरील सदर दाव्याच्या तपशिलान्सार वादींना प्रतिवादीद्वारे देय आणि थकीत आहे.

बी. वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत वाद दाखल झाल्याच्या तारखेपासन द.सा. २४% वैधानिक दराने व्याजासह एकत्रित वरील सदर दाव्याच्या तपशिलानुसार रु. ४,५२,८२०/-(रुपये चार लाख बावण्ण हजार आठशे वीस मात्र) ची एकूण रक्कम वादीना चुकती करण्यासाठी प्रतिवादीना निर्देश देणारा प्रतिवादींच्या विरोधात हुकूम मंजूर करावा. सी. सदर वादाच्या खर्चाकरिता

डी. प्रकरणाचे वास्तव आणि परिस्थितीनुसार सन्माननीय न्यायालयाला योग्य आणि उचित वाटतील अशा पुढील आणि कोणत्याही अन्य अनुतोषांकरिता.

सदर दिनांक ११ ऑगस्ट, २०२२

प्रबंधकांकरिता नगर दिवाणी न्यायालय, दिंडोशी येथील

सीलर, सौ. सविता एम. मलकांपटे वादींकरिता वकील कार्यालय:- ए-००१, तळमजला, सरयु सीएचएस लि., बिल्डिंग क्र. ९, सुचिधाम, बँक ऑफ इंडिया बिल्डिंगच्या मागे, दिंडोशी न्यायालयाजवळ. फिल्म सिटी रोड, मालाड (पू.), मुंबई- ४०००९७.



In order to impart an insight on mutual fund, to educate and create awareness among the investors about the financial market, Mirae Asset Mutual Fund undertakes numerous events and activities at various places across the country and in number of ways such as conducting Investor Awareness Programs (IAPs) / seminars, contents on investor awareness in print media (newspapers, magazines etc.) and programs on Mutual Funds in electronic media (TVs, radios etc.).

In this regard, please see below schedule of upcoming IAP:

Date	Time	Address
September 21, 2022	07:00 P.M.	IVY Banquets, Ghatkopar - Mahul Road, Brindavan Colony, Amar Mahal, Chembur West, Mumbai - 400 089.

MIRAE ASSET MUTUAL FUND (Investment Manager: Mirae Asset Investment Managers (India) Private Limited. CIN - U65990MH2019PTC324625)

Registered & Corporate Office: 606, Windsor, Off CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400098. 🖀 1800 2090 777 (Toll free), 🖂 customercare@miraeasset.com 🕃 www.miraeassetmf.co.in

> Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआ िICICI Home Finance एचएफसी टॉबर, अंधेरी कुलां रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००५९, इंडिया

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, २ रा मजला, २०३, प्लॉट क्र. २, केटी एम्पायर, स्टेट बॅंक ऑफ इंडियावर, नवघर वसई (प)- ४०१२०२

(नियम ८ (६) साठी परंतुके) पहा

स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ८(६) चे परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई–लिलाव विक्री सूचना

विशेषतः सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गाण/प्रभारित आहे, जिचा **प्रत्यक्ष कब्जा** आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लि.च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती ''जे आहे जेथे आहे'' 'जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे.

अ.	कर्जदार/सह-कर्जदार/	तारण मत्तेचा तपशील सह काही	थकीत रक्कम	राखीव किंमत	मिळकतीच्या	लिलावाची
क्र.	हमीदाराचेनाव/ कर्ज खाते क्र.	असल्यास ज्ञात भार		इसारा अनामत रक्कम	निरीक्षणाची तारीख आणि वेळ	तारीख व वेळ
(ए)	(बी)	(सी)	(डी)	(\$)	(एफ)	(जी)
(कः	अमोल साहेबराव उजागरे (कर्जदार), सुमन शंकर उजागरे	फ्लॅंट क्र. ४१३, ४ था मजला, बी विंग, श्री अष्टविनायक को ऑपरेटिव्ह	रू. २०,४७,०५८/-	ह. १२,३२,६४०/-	२३ सप्टेंबर, २०२२ स. ११.०० ते	३० सप्टेंबर, २०२२
	(सह-कर्जदार) कर्ज खाते क्र. एनएचएमयुएम००००१२८०९५३ येट्रोल पंपासमोर, विरार पश्चिम, ता. वसई, जिल्हा पालघर-४०९३०५	(९ सप्टें २०२२ रोजीस)	रु. १,२३,२६४/-	दु. ०३.००	दु. ०२.०० ते दु. ०३.००	
वेळा संभा वर,	पत्रकाप्रमाणे विकण्यात येईल. व्य बोलीदारांनी आयसीआयसीअ नवघर, वसई (प)- ४०१२०२	५.०० पूर्वी पर्यंत पुढील व्याजासह एव साय होम फायनान्स कंपनी लिमिटेड येथे इसारा अनामत रक्कम (इअर) चा 5 आहे. कपया नोंद घ्यावी की. जर सं	, २ रा मजला, २० डेमांड ड्राफ्ट (डीडी)	२ ३, प्लॉट क्र . २, वे) (कॉलम ई मध्ये उहे	केटी एम्पायर, स्टेट बँ खित) २९ सप्टेंबर,२	क ऑफ इंडिय ०२२ किंवा पूव
वेळा संभा वर, दु. ५	पत्रकाप्रमाणे विकण्यात येईल. व्य बोलीदारांनी आयसीआयसीअ नवधर, वसई (प) – ४०१२०२ ४४.०० पूर्वी सादर करणे आवश्यव	माय होम फायनान्स कंपनी लिमिटेड येथे इसारा अनामत रक्कम (इअर) चा 1 6 आहे. कृपया नोंद घ्यावी की, जर संग	, २ रा मजला, २० डेमांड ड्राफ्ट (डीडी) माव्य बोलीदारांना ज	२ ३, प्लॉट क्र . २, दे) (कॉलम ई मध्ये उहे र वेबसाईट मार्फत त	केटी एम्पायर, स्टेट बं खित) २९ सप्टेंबर,२ पांचे प्रस्ताव सादर कर	कै ऑफ इंडिय ०२२ किंवा पूर्व गे शक्य नसेल त
वेळा संभा वर, दु. द	पत्रकाप्रमाणे विकण्यात येईल. व्य बोलीदारांनी आयसीआयसी नवघर, वसई (प) – ४०१२०२ ४४.०० पूर्वी सादर करणे आवश्यव दा दस्तावेजांची सकॅन्ड प्रत २९ स	माय होम फायनान्स कंपनी लिमिटेड येथे इसारा अनामत खकम (इअर) चा 6 आहे. कृपया नोंद घ्यावी की, जर सं टेंबर,२०२२ किंवा पूर्वी सायं. ५.०	, २ रा मजला, २० डेमांड ड्राफ्ट (डीडी) भाव्य बोलीदारांना ज ० पूर्वी आयसीआर	२३, प्लॉट क्र. २, रे) (कॉलम ई मध्ये उढ़े र वेबसाईट मार्फत ल यसीआय होम फाय	केटी एम्पायर, स्टेट बँ डुखित) २९ सप्टेंबर,२ यांचे प्रस्ताव सादर कर नान्स कंपनी लिमिटे	कै ऑफ इंडिय ०२२ किंवा पूव गे शक्य नसेल त ड, २ रा मजला
वेळा संभा वर, दु. प निवि २०३ प. रं	पत्रकाप्रमाणे विकण्यात येईल. व्य बोलीदारांनी आयसीआयसीअ नवघर, वसई (प) – ४०११०२ •४.०० पूर्वी सादर करणे आवश्यव दा दस्तावेजांची स्कॅन्ड प्रत २९ स , प्लॉट क्र. २, केटी एप्पायर, र थे देय आयसीआयसीआय होम	गाय होम फायनान्स कंपनी लिमिटेड येथे इसारा अनामत रक्षम (इअर) चा 6 आहे. कुपया नोंद घ्यावी की, जर सं टेंबर, २०२२ किंवा पूर्वी सायं. ५.० टेंट बेंक ऑफ इंडिया वर, नवघर, व फायनान्स कंपनी लिमिटेड च्या नावे	, २ रा मजला, २५ डिमांड ड्राफ्ट (डीडी) भाव्य बोलीदारांना ज ० पूर्वी आयसीआर सई (प)– ४०१२० रो नॅशनलाईज्ड/शेड्य	२३, प्लॉट क्र. २, रे) (कॉलम ई मध्ये उहे रा वेबसाईट मार्फत त यसीआय होम फाय २ येथे सादर करावी. युल्ड बॅकेवरील असप्	केटी एम्पायर, स्टेट बँ इंखित) २९ सप्टेंबर,२ यांचे प्रस्ताव सादर कर नान्स कंपनी लिमिटे इसारा अनामत रकमेच ो आवश्यक आहे.	क ऑफ इंडिय ०२२ किंवा पूव गे शक्य नसेल त ड, २ रा मजला 1 डी/पीओ वस
वेळा संभा वर, दु. निवि २०३ प. र निरि आय	पत्रकाप्रमाणे विकण्यात येईल. व्य बोलीदारांनी आयसीआयसीअ नवघर, वसई (प) – ४०९९२२ ४.०० पूर्वी सादर करणे आवरयव दा दस्तावेजांची स्कॅन्ड प्रत २९ स , प्लॉट क्र. २, केटी एष्पायर, स , प्लॉट प्रा. २, केटी एष्पायर, स् प्रण. दिलावाच्या अटी आणि : सीआयसीआय होम फायनान्स	गय होम फायनान्स कंपनी लिमिटेड येथे इसारा अनामत रक्कम (इअर) चा 1 अाहे. कृपया नोंद घ्यावी की, जर सं टेटेबर्क, २०२२ किंवा पूर्वी सार्य. ५.० टेट बर्क ऑफ इंडिया वर, नवघर, व फायनान्स कंपनी लिमिटेड च्या नावे कंपनी लिमिटेड यांना संपर्क करावा.	र, २ रा मजला, २२ डिमांड ड्राफ्ट (डीडी) भाव्य बोलीदारांना ज ० पूर्वी आयसीआग सई (प)– ४०१२० 1 नॅशनलाईज्ड/शेङ् 1 संदभातील पुढील	२३, प्लॉट क्र. २, वं) (कॉलम ई मध्ये उहे र वेबसाईट मार्फत त वसीआव होम फाय २ येथे सादर करावी. युटड बॅकेवरील असपं कुठल्याही स्पष्टिक	केटी एम्पायर, स्टेट बँ इंखित) २९ सप्टेंबर,२ यांचे प्रस्ताव सादर कर नान्स कंपनी लिमिटे इसारा अनामत रकमेच ो आवश्यक आहे.	क ऑफ इंडिय ०२२ किंवा पूव गे शक्य नसेल त ड, २ रा मजला 1 डी/पीओ वस
बेळा संभा वर, दु. निवि २०३ प. रं निरि आय प्राधि	पत्रकाप्रमाणे विकण्यात येईल. व्य बोलीदारांनी आयसीआयसीअ नवघर, वसई (प) – ४०९१०२ ४.०० पूर्वी सादर करणे आवरवव दा दस्तावेजांची स्कॅन्ड प्रत २१ स , प्लॉट क्र. २, केटी एष्पायर, स , प्लॉट क्र. २, केटी आणा र येथ, लिलावाच्या अटी आणि ? सरीआयसीआय होम फायनान्स कृत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण	गय होम फायनान्स कंपनी लिमिटेड येथे इसारा अनामत रक्षकम (इअर) चा 6 आहे. कृपया नोंद घ्यावी की, जर सं टेंटेबर, २०२२ किंवा पूर्वी सार्य. ५.व फायनान्स कंपनी लिमिटेड च्या नावे संपनी लिमिटेड यांना संपर्क करावा. 1 न देता कोणातीही किंवा सर्व बोली फे	, २ रा मजला, २५ डेमांड ड्राफ्ट (डीडी) माव्य बोलीदारांना ज ० पूर्वी आयसीआा सई (प) – ४०१२० । संदभातील पुढील टाळण्याचे अधिकार	२३, प्लॉट क्र. २, वं) (कॉलम ई मध्ये उहे र वेबसाईट मार्फत त वसीआव होम फाय २ येथे सादर करावी. युटड बॅकेवरील असपं कुठल्याही स्पष्टिक	केटी एम्पायर, स्टेट बँ इंखित) २९ सप्टेंबर,२ यांचे प्रस्ताव सादर कर नान्स कंपनी लिमिटे इसारा अनामत रकमेच ो आवश्यक आहे.	क ऑफ इंडिय ०२२ किंवा पूर गे शक्य नसेल र इ, २ रा मजल 1 डी/पीओ वस
वेळा संभा वर, दु. ८ निवि २०३ प. ² निरि आय प्राधि	पत्रकाप्रमाणे विकण्यात येईल. व्य बोलीदारांनी आयसीआयसीअ नवधर, वसई (प) – ४०११०२ इ. ४.०० पूर्वी सादर करणे आवश्यव दा दस्तावेजांची स्कॅन्ड प्रति १२ सा , प्लॉट क्र. २, केटी एफ्पायर, स , खे देय आयसीआयसीआय होम क्रण, लिलावाच्या अटी आणि : सीआयसीआय होम फावनान्स कृत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण ाच्या तपशीलवार अटी व शर्तीसार्ठ	गय होम फायनान्स कंपनी लिमिटेड येथे इसारा अनामत रक्कम (इअर) चा 1 अाहे. कृपया नोंद घ्यावी की, जर सं टेटेबर्क, २०२२ किंवा पूर्वी सार्य. ५.० टेट बर्क ऑफ इंडिया वर, नवघर, व फायनान्स कंपनी लिमिटेड च्या नावे कंपनी लिमिटेड यांना संपर्क करावा.	, २ रा मजला, २५ डेमांड ड्राफ्ट (डीडी) माव्य बोलीदारांना ज ० पूर्वी आयसीआा सई (प) – ४०१२० । संदभातील पुढील टाळण्याचे अधिकार	२३, प्लॉट क्र. २, वं) (कॉलम ई मध्ये उहे र वेबसाईट मार्फत त वसीआव होम फाय २ येथे सादर करावी. युटड बॅकेवरील असपं कुठल्याही स्पष्टिक	केटी एम्पायर, स्टेट बें डिखिन) २९ सप्टेंबर,२ यांचे प्रस्ताव सादर कर नान्स कंपनी लिमिटे इसारा अनामत रकमेच ने आवश्यक आहे. रणासाठी कृपया ७० [:]	कै ऑफ इंडिय ०२२ किंवा पूर गे शक्य नसेल त ड, २ रा मजला ा डी/पीओ वस २१०७२८६९ व
वेळा संभा वर, दु. निवि २०३ प. र निरि आय प्राधि विक्री दिनां	पत्रकाप्रमाणे विकण्यात येईल. व्य बोलीदारांनी आयसीआयसीअ नवघर, वसई (प) – ४०९१०२ ४.०० पूर्वी सादर करणे आवरवव दा दस्तावेजांची स्कॅन्ड प्रत २१ स , प्लॉट क्र. २, केटी एष्पायर, स , प्लॉट क्र. २, केटी आणा र येथ, लिलावाच्या अटी आणि ? सरीआयसीआय होम फायनान्स कृत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण	गय होम फायनान्स कंपनी लिमिटेड येथे इसारा अनामत रक्षकम (इअर) चा 6 आहे. कृपया नोंद घ्यावी की, जर सं टेंटेबर, २०२२ किंवा पूर्वी सार्य. ५.व फायनान्स कंपनी लिमिटेड च्या नावे संपनी लिमिटेड यांना संपर्क करावा. 1 न देता कोणातीही किंवा सर्व बोली फे	, २ रा मजला, २५ डेमांड ड्राफ्ट (डीडी) माव्य बोलीदारांना ज ० पूर्वी आयसीआा सई (प) – ४०१२० । संदभातील पुढील टाळण्याचे अधिकार	२३, प्लॉट क्र. २, वे) (कॉलम ई मध्ये उहे रा वेबसाईट मार्फत र रा येथे सादर करावी. युटड बॅकेवरील असप कुठल्याही स्पष्टिक राखून ठेवले आहेत	केटी एम्पायर, स्टेट बें डिखिन) २९ सप्टेंबर,२ यांचे प्रस्ताव सादर कर नान्स कंपनी लिमिटे इसारा अनामत रकमेच ने आवश्यक आहे. रणासाठी कृपया ७० [:]	के ऑफ इं ०२२ किंवा गे शक्य नसेत ड, २ रा मउ ा डी/पीओ ग डी/पीओ २१०७२८६ थेकृत अधि

ठिकाणः मुंबई

पोस्टल मतदान सूचना आणि ई-मतदान माहिती

कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') च्या कलम ११०, १०८ आणि काही असल्यास प्रयोज्य तरतुदी सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट अँण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४ ('रूल्स') च्या नियम २० आणि २२, सिक्यरिटीज अण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोज रिकायरमेंटस्), २०१५ ('लिस्टिंग रेग्युलेशन्स''), सुधारणेनुसार प्रत्येकी इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटिग्ज् ('एसएस-२') ला अनुसरु आणि जनरल सर्क्युलर्स क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २२/२०२० दिनांक १५ जन, २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून, २०२२, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१ आणि ३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ (एकत्रित 'एमसीए सर्क्यलर्स') अनुसार जेएसडब्ल्य इस्पात स्पेशल प्रोडक्टस् लिमिटेड ('कंपनी') च्या सभासदांना सूचना याद्वारे देण्यात येते की, पोस्टल बॅलट सूचनेत नमुद केलेल्या विशेष कामकाजाच्या खालील विषयपत्रिकेच्या बाबी या फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यम ('दूरस्थ ई-मतदान') मार्फत मतदानाद्वारे पोस्टल बॅलटच्या माध्यमाने कंपनीच्या सभासदांच मंजुरकरिता प्रस्तावित आहेत.

अ.क्र. विषयपत्रिका

- कंपनीचे संचालक म्हणुन श्री. परेश शाह (डीआयएन: ०९६९२११६) यांची नियुक्ती 8 मंजुर करणे; (सर्वसाधारण ठराव)
- कंपनीचे पूर्णवेळ संचालक म्हणून श्री. परेश शाह (डीआयएन: ०९६९२११६) यांची नियक्ती आणि त्यांना देव पारिश्रमिक मंजुर करणे ; (विशेष ठराव)

एमसीए सर्क्युलर्सच्या अनुपालनात कंपनीने **शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२** (कटऑफ तारीख) रोजीस . फंपनीचे लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टर मध्ये ज्यांची नावे नोंदवलेली आहेत आणि कंपनी/डिपॉझिटरीज/रजिस्टार आणि ट्रान्सफर एजंटकडे ईमेल पत्ते नोंदवलेल्या कंपनीच्या सभासदांन ब्धवार, १४ सप्टेंबर, २०२२ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पोस्टल बॅलट सूचना पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे. त्यानुसार पोस्टल बॅलट प्रपत्र आणि प्रिपेड बिझनेस रिप्लाय एन्व्हलपसह सूचनेची प्रत्यक्ष प्रत सदर पोस्टल बॅलटसाठी सभासदांना पाठवण्यात आलेली नाही.

पोस्टल बॅलट सूचना कंपनीची वेबसाईट www.aionjsw.in, बीएसई लिमिटेड (''बीएसई'') च्य वेबसाईटचे संबंधित सेक्शन www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ''एनएसई'') ची www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड एनएसडीएल) ची www.evoting.nsdl.com वर सुध्दा उपलब्ध आहे

कंपनी सुरक्षित पध्दतीने आणि इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करणे त्यांना शक्य होण्यासाठी सभासदांन दूरस्थ ई-मतदान सुविधा पुरवण्यासाठी एनएसडीएल च्या सेवेसह जोडली गेली आहे. **दूरस्थ ई**-मतदानाचा कालवधी गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरु होईल आणि शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. दुरस्थ ई-मतदा त्यानंतर त्वरित एनएसडीएल द्वारे ब्लॉक करण्यात येईल आणि सदर तारीख आणि वेळेनंतर परवानर्ग देण्यात येणार नाही. सदर कालावधीच्या दरम्यान कटऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२३ रोजीस प्रत्यक्ष किंवा इलेक्टॉनिक स्वरुपात शेअर्स धारण केलेले कंपनीचे सभासद इलेक्टॉनिकली त्यांचे मतदान करु शकतात. मतदानाचे हक्क हे कटऑफ तारखेस सभासदांच्या नावे नोंदणीकृत शेअर्सच्या भरण झालेल्या मुल्यावर मोजण्यात येतील. सहमती किंवा असहमतीचा पत्रव्यवहार फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने घेण्यात येईल. ई–मतदनाशी संबंधित तपशिलाकरिता कृपया पोस्टल बॅलट सूचनेचा संदर्भ ध्यावा.

डीमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे त्यांचे ईमेल आयडी नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे. प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्यांना संबंधित सहाय्यभूत दस्तावेजांसह admin@mcsregistrars.com येथे रितसर भरलेले आणि सही केलेले प्रप आयएसआर-१ सादर करु कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट एमसीएस शेअर ट्रान्सफर एजंट लि. (आरटीए) कडे त्यांचे केवायसी तपशिल/ईमेल पत्ते आणि मोबाईल नंबर नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्या येत आहे

इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता सभासद भागधारकांसाठी असलेल्या फ्रिकेंटली आस्वड केश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेवु शकतात आणि भागधारकांसाठी ई-मतदान युजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंव टोल फ्री क्र. १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० वर फोन करावा किंवा evoting@nsdl.co.ir येथे विनंती पाठवावी.

पोस्टल बॅलटचे निष्कर्ष ई-मतदान कालावधी पूर्ण झाल्यापासून २ कामकाजाच्या दिवसात घोषित करण्यात येतील. सदर निष्कर्षांसह परिनिरिक्षकांचा अहवाल कंपनीचे शेअर सूचीबध्द असलेल्या बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडला कळविण्यात येतील. त्याशिवाय निष्कर्ष कंपनीची वेबसाईट www.aionjsw.in वर आणि एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सुध्दा अपलोड करण्यात येतील.

जेएसडब्ल्यु इस्पात स्पेशल प्रोडक्टस् लिमिटेड करित (पूर्वी मॉनेट इस्पात ॲण्ड एनर्जी लिमिटेड अशी ज्ञात) सही/ दिनांक : १४ ऑगस्ट, २०२२ अजय कढव कंपनी सचिव कालक तावा दिनांक ०६ - ०७ - २०२२ रोजी घेतलेला आहे .

विशेष करून आदेशाल थकवाकीदार / जामी।नदार ओ तमाम लोकांना सावध केले जाते की, सदर मालम वत कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेशी कोणताही व्यवहार केलेस तो संस्थेस वंधनकारक राहणार नाही व या उपरही व्यवहार केलेस तो मुंबई विडी तंबाखू व्यापारी सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई या संस्थेचा •.६,६0,६६0.00 (अक्षरी रक्कम रू. सहा लाख साठ हजार सहाशे साठ रूपये फक्त) व त्यावरील व्याज + दंड याज + इतर खर्च या रक्कमेच्या वोजास अधीन राहील -

स्थावर मालमत्तेचे वर्णन					
अ.क. कर्जदार नाव व वसुली दाखला क. व दिनांक		मालमलोचे वर्णन			
ę	कर्जदार श्री .मोहम्मद शफी छोटे खान बसुली दाखला क .११३ /२०२० दिनांक १६ .१० .२०२०	३६०/६८,सिराज मेन्शन, रूम नं ५१ ,२ री पिरखान स्ट्रीट , नागपाडा,मुंबई सेंट्रल , मुंबई ४००००८ .			
दिनांक ३ १ ठिकाण ३ १	, (महाराष्ट्र सह	सही /- बसुनी व विक्री अधिकारी श्री गणेश अर्जुन चव्हाण कारी संस्था अधिनियम १९६० व कलम १५६ (२) व नियम १९६१ चा नियम १०७ अन्वये) डी तंबाय्ड व्यापारी महकारी पतपेखी मर्यादित			

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेटस ॲण्ड रिकन्सटक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 02.11.2021रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू.3,36,784.32 (रूपये तीन लाख छत्तीस हजार सातशे चौऱ्याऐंशी आणि बत्तीस पैसे फक्त) साठी कर्ज खाते क. HHEBAD00409015 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 31.10.2021 पासन ते पत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार विशाल पांडुरंग शेलार; 702, सातवा मजला, ए विंग हेरिटेज प्लाझा तेली गली, क्रॉस रोड अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र -400059, विशाल पांडुरंग शेलार; रूम 4 संदम वेल्फेअर असोसिएशन सोसायटी, अप्पापाढा रोड हमुमान मंदिराजवळ, मुंबई, महाराष्ट्र -400065, तुषार पांडुरंग शेलार; रूम 4 संगम वेल्फेअर असोसिएशन सोसायटी, अप्पापाडा रोड हमुमान मंदिराजवळ, मुंबई, महाराष्ट्र -400065, तुषार पांडुरंग शेलार; सेव्हन स्काय कम्युनिकेशन, ऑफिस नं. 201/202, दुसरा मजला, शिवनेरी बिल्डिंग, गावदेवी गार्डन जवळ, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र -400601, नंदा पांबुरंग शेलार; रूम 4 संदम वेल्फेअर असोसिएशन सोसायटी, अप्यापाबा रोब हमुमान मंदिराजवळ, मुंबई, महाराष्ट्र -400065, यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 13.09.2022 रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर <mark>इंडियाबुल्स हा</mark>उसिंग <mark>फायनान्स लिमिटेड</mark> ची कर्ज आकारणी रू.3,36,784.32 (रूपये तीन लाख छत्तीस हजार सातशे चौऱ्याऐंशी आणि बत्तीस पैसे फक्त) पुढील व्याज 31.10.2021 पासन प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन	
फ्लॅंट नं. 503, पाचवा मजला, बी विंग, विष्णू वाटिक पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र - 421503.	ग, प्रायमरी स्कुल समोर, तलावाजवळ बदलापूर गाव बदलापूर
	सही/-
तारीख : 13.09.2022	अधिकृत अधिकारी
स्थळ : ठाणे	इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड